

TIGHT BINDING BOOK

UNIVERSAL
LIBRARY

OU_194021

UNIVERSAL
LIBRARY

संगीति का

सदाशिव अनन्त शुक्ल

यांच्या निवडक पद्यांचा संग्रह

स्वर-ताल-लेखक
प्रो. कृष्णराव मुळे

परचुरे, पुराणिक आणि मंडळी
बुक्सेलर्स, मुंबई नं. ४

प्रकाशक

बळवंत विष्णु परचुरे
परचुरे, पुराणिक आणि मंडळी
बुकसेलर्स व पब्लीशर्स, मुंबई नं. १

[पुनर्मुद्रण वगैरे सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन]

प्रथमावृत्ति – नोव्हेंबर १९३७

किंमत बारा आणे

मुद्रक

कृष्णाजी नारायण सापले
रामकृष्ण प्रिन्टिंग प्रेस
१५-१७ त्रिमुखनरोड, मुंबई नं ४

निवेदन

बहुजनसमाजांत सध्यां संगीताची अभिरुचि सर्वत्र वाढत्या प्रमाणांत आहे. प्राथमिक शाळांतून संगीताचें शिक्षण दिलें जाते. युनिव्हर्सिटी-च्याहि अभ्यासक्रमांत शास्त्रोक्त संगीत-शिक्षणाचा समावेश ब्हावा, याबद्दल प्रयत्न सुरु झाले आहेत. एकंच, गायनकलेच्या विद्यार्थ्यांस व संगीतप्रेमी रसिकांस उपयुक्त होईल या उद्देशानें आम्ही ही ‘संगीतिका’ जनतेपुढे ठेवीत आहों.

सुप्रसिद्ध लेखक व नाटककार श्री. सदाशिव अनन्त शुक्ल यांच्या नाटकांतील लोकप्रिय पदें, ल्याचप्रमाणे त्यांनी खास ग्रामोफोन रेकॉर्ड-साठीं वैराग्ये रचलेली पदे व उत्कृष्ट भावगीते प्रस्तुत संप्रदानांत समाविष्ट केलीं आहेत. राग, ताळ व रसांचीहि विविधता राखण्याचा प्रयत्न केला असून भक्ति, करुण, वत्सलादि रसांतील उदाच्च, भावपोषक पदे ‘संगीतिके’त संकलित केलीं आहेत.

श्री. शुक्ल यांच्या पदांतील काव्यगुणांना नामांकित गायक-गायिकांच्या गोड गळ्याची जोड लाभल्यानें त्यांची पदे विशेष लोकप्रिय झालीं आहेत. उत्कट भावना, सरळ, रेखीव, डौलदार रचना, नादमधुर असूनहि अर्थवाही अशी सुवोध ललित भाषासरणी, रसानुकूल शब्दयोजना इत्यादि उत्कृष्ट काव्यगुण ‘संगीतिके’तील प्रसाद-पूर्ण रसाळ पद्यांत रसिकांना प्रतीत होतीलच.

संगीताचार्य प्रो. कृष्णराव मुळे यांनी अत्यंत आपुलकीनें व जिब्हा-छ्यानें ‘संगीतिके’चें स्वर-ताळ-लेखन परिश्रमपूर्वक करून दिलें, याबद्दल त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानणे आमचे आद्य कर्तव्य होय.

महाराष्ट्राचे आवडते गायक श्री. जी. एन्. जोशी आणि सुप्रसिद्ध गवर्ड नट श्री. वामनराव सडोलीकर यांनी 'संगीतिके'ला बहुमोल सहाय्य केलें; आमचे मित्र, रामकृष्ण प्रिन्टिंग प्रेसचे मालक श्री. बाबुराव सापळे यांनी 'संगीतिके'ची छपाई सुबक करून दिली; या सर्व सुहृदांचे आम्ही अखंत आभारी आहोत.

शेवटी, प्रस्तुत 'संगीतिका' संगीतप्रेमी रसिकांस उपयुक्त ठरून यांच्या प्रेमादरास ती पात्र होईल, अशी. आशा व्यक्त करून हें निवेदन पुरें करतो.

प्रकाशक

नवीन काव्यसंग्रह !

विक्रीस तयार !

सुनीति का

नामांकित कवि कुमुदबान्धव यांच्या फक्त

सुनीतांचा संग्रह

प्रस्तुत संग्रहाला श्री. के. नारायण काळे यांनी लिहिलेली

प्रस्तावना म्हणजे

'सुनीत' या काव्यप्रकारावरील उत्कृष्ट निबंधच होय.

किंमत १ रुपया ट. ख. निराळा

रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई नं. ४

संगीतिकेतील विविध रागांविषयीं थोडक्यांत माहिती.

राग म्हणजे गीताला असलेली चाळ असें स्थूल मानाने समजावें. या चाळींत कोणते कोमळ तीव्र स्वर लागतात, कोणता स्वर त्यांत मुख्य (म्हणजे पुष्कळ वेळां, किंवा जास्त लांब म्हणावयाचा, किंवा ज्यावर थांबावयाचे असते असा) असतो—याला वादी (अंश) म्हणतात—तसेच त्या वादी स्वराचा संवादी * स्वरहि वादीसारखाच वाटतो, अशा रीतीने ठोकळ मानाने रागाविषयीं माहिती असली तर ती बरीच उपयोगी पडते. कोणते गाणे कोणत्या रागांत आहे हें साधारणपणे सहज समजते. तसेच, आपल्या संगीतांत अमुक राग अमळ्या वेळी म्हणावयाचा असा निर्विध आहे. त्या ल्या वेळी तो तो राग गायिल्याने तो अधिक रसभरित वाटतो. रागांचे वर्ज्यावर्ज्य, वादी—संवादी इल्यादि सर्व माहिती खाली दिली आहे.

१ रागिणी दिंजोटी—ही संपूर्ण सात स्वरांची आहे. यांत आरोहांत व अवरोहांत—सा रि ग म प ध नी सर्व स्वर शुद्ध आहेत. अवरोहांत कोमळ नी घेतला जातो. मंद ससकांतले स्वर—प, ध, सा, असे घेतले जातात. तीव्र मध्यम (मे) हि कोणी कोणी लावतात. वादी स्वर ‘ग’ आहे. संवादी स्वर ‘ध’ आहे. ही रागिणी वहुधा रात्रौ पहिल्या प्रहरी गातात. ही श्रुंगारसानुकूल आहे.

*	सा	वादीचा	संवादी	म	किंवा	प	असतो
री	„	„	„	प	„	ध	„
ग	„	„	„	ध	„	नि	„
म	„	„	„	नी	„	सा	„

२ पहाडी—ही रागिणी झिंजोटीप्रमाणेच. हिच्यांत तीव्र म जास्त. वादी 'ध' संवादी 'ग'. झिंजोटीप्रमाणेच वेळ व रस. स्वर झिंजोटीप्रमाणेच.

३ मांड—या रागिणीत आरोहावरोहांत सर्व स्वर शुद्ध-सा रि ग म प ध नि. वादी स्वर—'ग' संवादी 'ध' कोणी 'सा' 'म' हे वादी संवादी करतात. रस—वेळ झिंजोटी, पहाडीप्रमाणेच.

४ दुर्गा—या रागिणीचे आरोहावरोही स्वर—सा री म प ध सा¹ असे पांच. पांच स्वरांच्या रागांना 'ओडव' राग म्हणतात. वादी—'ध' संवादी 'री'—अवरोह करतांना सा¹ ध म री असे स्वर घेतात. वेळ रात्रौ (पूर्व रात्र) शृंगार, भक्ति. हा नवा राग आहे.

५ रागिणी तिलककामोद—आरोहावरोही स्वर—सा रि म प नी सा¹। सा¹ प ध म प ग सा रि ग सा. ओडव-षाडव प्रकारचा. यांत प. नि. सा रि ग सा असे स्वर घेतले जातात. सर्व शुद्ध स्वर. नो^१ कोमळहि घेतात व नी^१ प ध म असा अवरोह घेतात. वेळ रात्रौ पहिला प्रहर. शृंगाररसानुकूल.

६ रागिणी जंगला—आरोहावरोही स्वर—प. ध. सा रि गॅ म प ध निँसा¹। असा आरोह व अवरोहांत सा¹ नी^१ ध प म गॅ रि सा नी^१. ध. प.। असे स्वर. वादी 'री' संवादी 'प' ही रागिणी बहुता 'प.' पासून 'प' पर्यंत गायिली जाते. वेळ रात्रौ १ ला प्रहर. शृंगार भक्ति, करुण रसाला अनुकूल.

७ रागिणी देश—ही प्राचीन रागिणी आहे. आरोह अवरोह— सा री म प नी सा¹। सा नी^१ ध प म ग री ग सा। यांत नी, नी दोन्ही

प्रकार वेतात. ही ओडव संपूर्ण. वादी—‘री;’ संवादी ‘प.’ रात्रौ पहिला प्रहर. भक्तिशृंगाररसानुकूल.

८ रागिणी जोगी—आरोहावरोही स्वर—सा रि म प धॅ र सौ नि धॅ प म ग रि॑ सा। ही ओडव संपूर्ण. वादी ‘सा’ सं ‘प’. वेळ उत्तररात्र. करुण, विरहरसानुकूल.

९ रागिणी काफी—आरोहावरोही स्वर—सा रि गॅ म प नी॑ सा। वादी ‘प’ संवादी ‘सा’. वेळ पूर्वरात्र. शृंगाररसानुकूल. रागिणीत हिंदी भाषेतील ‘होरी’ (फालगुनोत्सव) गीते फार आहे.

१० रागिणी पिलू—आरोहावरोही स्वर—प. धॅ. नि. सा गॅ म प धॅ नि सौ। संपूर्ण. ही रागिणी प. पासून प पर्यंत स्वरांनी विशेषतः गातात. वेळ सायंकाळ व पूर्व रात्र. शृंगार क रसानुकूल. वादी ‘सा’ संवादी ‘प.’ गॅ स्वर विशेष वेतला जातो.

११ रागिणी भैरवी—आरोहावरोही स्वर—सा रि॑ गॅ म प निं सौ। वादी ‘म’ किंवा ‘प’। संवादी—सा, वेळ सकाळी॑ १ प्रहर. शृंगार, भक्ति, करुण या रसांना अनुकूल. ही रागिणी ‘छोकप्रिय असून प्राचीन आहे.

१२ राग भीमपलासी—आरोहावरोही स्वर—सा गॅ म प सौ। सौ नी॑ धॅ प म गॅ री सा। हा ओडव संपूर्ण. वादी ‘सं वादी ‘सा.’ वेळ दिवसा ३ रा प्रहर. शृंगारभक्तिरसानुकूल.

१३ राग धागेश्वी — आरोहावरोही स्वर—सा गं म ध नी॑सा। सा॑ नी॑ ध म प गं री सा। वादी ‘म’ संवादी ‘सा’ वेळ रात्रौ २ रा प्रहर. शृंगारभक्तिरसानुकूल.

१४ राग पटदीपक — याचे आरोहावरोही स्वर भीमपलासीचेच आहेत. फक्क नी तीव्र ध्यावयाचा. वादी संवादी भीमपलासीप्रमाणे, वेळ तीच, रस तेच.

१५ राग मालकंस — आरोहावरोही स्वर—सा गं म ध नी॑सा। हा ओडव. वादी ‘म’. संवादी ‘सा.’ वेळ उत्तररात्र. शृंगार, भक्तिरसानुकूल. विशेषतः शौर्य म्हणजे दानशूरत्व, दयाशूरत्व यांना अनुकूल. हा राग प्राचीन आहे.

१६ राग वसन्त — आरोहावरोही स्वर—सा ग मे ध नि॑सा। सा॑ नि॑ ध प मे॑ ग रि॑सा। यांत कोमल ‘म’ हि घेतला जातो. मध्य सप्तकांदून तार सप्तकाचे रि॑ग मे॑ पर्यंत गाइला जातो. वादी ‘सा’ संवादी ‘प’. वेळ उत्तररात्र. शृंगार शौर्य यांना अनुकूल. हा प्राचीन राग आहे. वसंत ऋदूंत विशेष गावयाचा.

१७ राग यमन — आरोह अवरोह—सा रि॑ ग मे॑ प ध नि॑ यांत वादी ‘ग’ संवादी ‘नि॑’। वेळ रात्रौ १ ला प्रहर. शृंगार, भक्ति, यांना अनुकूल. हा फार प्राचीन नाहीं.

वर दिलेल्या रागिण्या बहुधा खियांनीं गावयाच्या असतात. या रागिण्या फार प्राचीन नाहींत. हिंदुस्थानी प्रचारांत लीगायक या रागिण्यांतील ठुंबऱ्या होऱ्या वैगेरे गातात.

तालाविषयीं माहिती

गीताला ताल फारच महत्वाचा होय. तालावांचून कोणतेहि गाणे व्यर्थ समजावें. गीताची जी चाल म्हणून आपण समजतों ती ताला-मुळे अधिक मोहक होते. तालांत गीत गाइले तर त्यांत मनाला ल्य लागतो. मन त्यांत गुंगून अधिक आनंदित होते. म्हणून संगीतिकेत आलेल्या तालाविषयीं माहिती येथे दिली आहे.

तालांत मात्रा, ल्य व क्रिया या तीन मुख्य गोष्टी असतात.

मात्रा—म्हणजे एक अंक मोजण्यास लागणारा वैळ.

ल्य—एकाच सारख्या अवकाशानें मात्रा (अंक) मोजणे. एक अंक लांब, एक आंखूड न मोजणे.

क्रिया—टाळी-चुटकी-वाजविणे. व हात बाहेर फेकणे अशा दोन्ही प्रकारची क्रिया. या क्रियांना अनुक्रमे ‘ताली’ व काल (किंवा ‘खाली’) म्हणतात.

प्रचारांत ४।६।८।१२।१६ अशा अनेक मात्रांचे ताल आहेत. तालाच्या मात्रांची एकसारखी आवृत्ति करून ल्यांत ताली, काल या क्रिया हातांमधीं केल्या म्हणजे त्याला ‘ताल धरणे’ म्हणतात. प्रत्येक गीताचा ताल धरतां आला पाहिजे. आधीं ताल धरतां आला तरच ताल समजतो.

सम—ताल धरतांना पहिल्याच मात्रेवर ‘ताली’ असते. व ती टाळी जोरानें मारली पाहिजे असते. या टाळीला ‘सम’ किंवा समेची टाळी म्हणतात. समेवर गीत संपावयाचें असतें.

ताल धरतांना ल्य फार सांभाळावी लागते. मात्रांचे अंक सार-
ख्याच अवकाशाने मोजले पाहिजेत.

ताल उत्तम ल्यबद्ध धरतां आला तर गीतहि तालबद्ध सुरांनी
वाजवितां व गातां येते. व समेवर संपवितां येते.

तबला हें वाद तालाकरितां असतें. तबल्यांत प्रत्येक ताल ठेक्याच्या
बोलानें असतो. या बोलांतच मात्रा, सम, टाळी, काल असे असतात.
म्हणून प्रत्येक तालाचा ठेका समजणे अत्यंत आवश्यक असतें. पुढील
ताल ठेक्यासह मुदाम दिले आहेत.

सम, ताळी, काल, यांना 'अंग' म्हणतात....(समेचे अंग,
ताळीचे अंग, कालाचे अंग.)

ताल दादरा, मात्रा ६, अंगे २.

	सम	काल
मात्रा	१ २ ३	४ ५ ६
ठेका	धा धी ना	धा दू ना
संज्ञा	×	०

ताल केरवा, मात्रा ८, अंगे २.

	सम	काल
मात्रा	१ २ ३ ४	५ ६ ७ ८
ठेका	ध गि न धि	न क ति न
संज्ञा	×	०

[११]

ताल एका, मात्रा १२, अंगे ६.

	सम	का.	ता.	का.	ता.	ता.
मात्रा	१ २	३ ४	५ ६	७ ८	९ १०	११ १२
ठेका	धि धि	धा तृक	तू ना	क चा	धा तृक	धी ना
संज्ञा	×	०	+	०	+	+

ताल त्रिताल (त्रिवट) मात्रा १६, अंगे ४.

	सम	ता.	का.	ता.
मात्रा	१ २ ३ ४	५ ६ ७ ८	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६
ठेका	धा धी धी ना	ना धी धी ना	ना ती ती ना	ना धी धी ना
संज्ञा	×	+	०	+

[स्वर – राग – तालाविषयी अविक माहिती प्रो. कृष्णराव मुळे यांच्या हार्मोनियम–वादन–पद्धति भाग १२ यांत पहावी.]

स्वर-ताल-लेखन-संज्ञा

हें स्वरलेखन हार्मोनियमची पहिली पांढरी पट्टी ‘ सा ’ पासून समजावें.

शुद्ध स्वर....सा रि ग म प ध नी

कोमल स्वर....रि गॅ धॅ नि

तीव्र स्वर....मे

मंद सप्तकाचे स्वर	मध्य सप्तकाचे स्वर	तार सप्तकाचे स्वर
सा.रि.ग.म.प.ध.नि.	सा रि ग म प ध नि	सा रि ग म प ध नि सा

ताल-संज्ञा

समेचे अंग ॥	समेची संज्ञा ×
तालीचे अंग ।	तालाची संज्ञा +
कालाचे अंग ०	कालाची संज्ञा ०

अवांतर संज्ञा - चिन्हांचा खुलासा

- † = पुनः पहिल्यापासून वाजविणे.
- “ ” = या दोन चिन्हांमधील भाग पुनः म्हणावयाचा.
- सारिगम = तितके स्वर त्याखालील गीताक्षरांच्या मात्रांच्या अवकाशांत झडपेने जलद म्हणावयाचे.
- = मीडेची संज्ञा. जसें — सागि म्हणजे सा पासून ग पर्यंत गळ्याने आकाराने जाणे.
- सा० } = एक मात्रा तो स्वर किंवा गीताक्षर लांबविणे.
- म॒ } जसें सा००० म्हणजे सा हा स्वर चार मात्रा.

म ग = डोक्यावरचा स्वर चटकन् घेऊन मुख्य स्वर घेणे.
ताल - चिन्हे आरंभी देऊन त्याखालीं मात्रांच्या वांटणीने गीत-स्वर व शब्द दिले आहेत.

पद्याची चाल, हार्मोनियमवर किंवा एखाद्या तंतुवाद्यावर वाजवून पाहिली असतां बरोबर ध्यानांत यावी इतक्याच बेताचे स्वरताललेखन दिलेले आहे. हीं पद्ये चाल लक्ष्यांत घेऊन, तान मुरकीसह इच्छेनुरूप गावीत.

कांहीं ठिकाणी चिन्हांचे वैगेरे मुद्रणदोष नजरचुकीर्णे राहून गेले आहेत, तरी ते सर्व संदर्भांते दुरुस्त करून ध्यावेत.

राग—वसन्त, ताल—एका. द्रुत.

ॐ नमो भगवते वासुदेवाय। मंत्र सोपा जपा मोक्षदायीच
हा ॥ ध्रुः ॥ योग-याग-जप-तपादि । विफल सकल या
उपाधि । भक्ति-योग सहज साधि । मुक्ति-लाभ जर्गि महा ॥१॥
—‘सत्याप्रही’

X		०		५		०		९		१०		११		१२
१	२	०	०	५	८	०	०	७	८	९	१०	११	१२	
सा	०	०	०	धॅ	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
३०	५	०	०	मो	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
मे	०	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
वा	२	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
ग	०	०	०	मे	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
वा	५	०	०	सु	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
नि.	०	०	०	सा	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
मं	५	०	०	त्रै	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
सा	०	०	०	क्ष	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
मो	२	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
मे	०	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
यो	५	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
सा	०	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
वि	२	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
धॅ	०	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
भ	२	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
सा	०	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	
मु	२	०	०	८	८	०	०	८	८	९	१०	११	१२	

राग - यमन ताल - त्रिताल

वंदुनीयां शिव-पदां शिव-पदां स्मरुं या ॥ भ्रु० ॥ अवतरे
जागि पहा । श्री महेश हा अहा । देवता स्वतंत्रता मूर्त
ही पुजुं या ॥ १ ॥

X + ० ० +
 १ २ ३ ४ | ५ ६ ७ ८ ० ९ १० ११ १२ | १३ १४ १५ १६ ||

: : . . | . प ० प ० पध निध पमे प | ० प ग मे
 | . वं ८ ड० नी८ याऽ८ सै८ शि८ व८ प
 प ० ० ० ० | ० ग रि ग ० सा ० ० ० | ग रि गमेपध
 दा८ सै८ सै८ शि८ व८ पै८ | दा८ सै८ सै८ स्मरु८ याऽ८ स्मरु८ ||

निसंनिधपमेगरि | ० प ० प ० पध निध पमे प |
 ८८८८८८८८८८ | सै८ वं८ ड० नी८ सै८ याऽ८ | ||

: : . . | : : . . | ग मे ध ध नि ध नि रि
 | | अ व त रेै८ ज गि प
 सा८ ० ० ० | नी८ ० नि धनिै८ | रिै८ सा८ नि धनिै८ धपै८ ० ० ०
 हा८ सै८ सै८ श्रीै८ महै८ | शै८ हा८ सै८ मै८ हाऽ८ सै८ सै८ ||

गै८ ० रिै८ सा८ | ० नि ध निै८ | धै८ पधै८ मेपै८ पै८ | ० प मेै८ गै८
 देै८ वै८ ताै८ | सै८ स्वै८ तंै८ | त्रै८ ताै८ सै८ मूै८ | सै८ रिै८ हीै८ सै८ ||

ग रिै८ गमेै८ पैै८ |
 पुै८ जुै८ याऽै८ सैै८ ||

[चाल - हरगलीमें है बगीचे०]

देव माझा तु कन्हैया ! वाहिले मी तुज तनुमनधन ॥ ध्रु० ॥
राधिका नटली मुदै० । चित्त खुलले वेणुनादै० । विश्व हैं कुलले
कणकणकण ॥ १ ॥ मी धुंडुं रे कोउं तुला । व्यर्थ शिणले नंद-
लाला ! । हिंडोनी वणवणवण ॥ २ ॥

X	०	X	०
१ २ ३ ४	५ ६ ७ ८	१ २ ३ ४	५ ६ ७ ८
. . . रे	० ० नि. सा रे	मप मम ० रे	० ० नि. सा ०
सा ० ० प	० ० म प म	प ० प म	० ० प म
या ९ ९ वा	९ हि ले ९	मी ९ तु ज	० त तु म न
प पम मस ०	० मि प ध म	प ० म ग	० मप मम ० ग
ध न९ ९९ ९	० रा ९ ९ वि	का ९ न ट	० ली ९९ ९ नि.
रेंगे रेसा ० ०	० सा ० नि.	सा रे मप मम	० ० रे ० वे ९ षु
देंड ९९ ९९	० ९ चि ९ त	खु ल ले ९९	० ९ वे ९ षु
सा ० सा प	० ० म प ०	पम प ० प	० म प म प
ना ९ दें वि	० ९ श्व हे ९	फु ल ले ९ क	० ण क ण क
मप मम स सा	० ० सा नि. रे	मप मम ० रे	० नि. सा ० सा
ण९ ९९ ९ दे	० ९ व मा ९	ज्ञा९ ९९ तु	० क नहै ९ या
.	.	सरे मप धनी नी	० ० ध प ०
.	.	मा९ ९९ ९९ धु	० ९ डु रे ९
प ध प म ०	० प ध ० प	ध ० ध ध	० ध सार सासा ०
को ठेंड ९ ९	० तु ला ९ ९	व्य ९ र्थ शि	० ण लेंड ९९ ९
० ध ० म	० प ० प ०	पम मप ध पध	० मप ० पम पम
९ नं ९ द	० ला ९ ला ९	हिंड ठेंड ९९ नी९	० ९९ ९ वण वण
प मप मम रे	० ० नि. सा रे	मप मम ० रे	० नि. सा ० सा
व ण९ ९ दे	० ९ व मा ९	ज्ञा९ ९९ ९ तु	० क नहै ९ या

रागिणी-पहाड़ी ताल-न्रिवट

[चाल - सुनो सुनो बनके प्रानी०]

खुले खुले वसुधाराणी । नटली दिव्य गुणांची खाणी ॥ धु० ॥
 हांसत क्रतुराजा आला । मंगल उधळी आनंदाला । वसंत-
 वैभव जग वाखाणी ॥ १ ॥ हृदयंगम संगम झाला । स्वर्ग-
 भूमिचा या काला । चलाचलीं नव आबादानी ॥ २ ॥ शुक पिक
 कोकिल बुल्बुल हे । शाहिर सुष्ठीचे सारे । प्रेमल मंजुल
 गाती गाणी ॥ ३ ॥

|| × १ २ ३ ४ | + ५ ६ ७ < | ° ९ १० ११ १२ | + १३ १४ १५ १६ ||

|| | | ° ग ग ० प | गप गरे सानी धृप ||

|| ध सा सा ० | सारे इसा रेग ० ० ग ग ग ० ० ग ग प ||

|| व सु धा ८ | रा इणी ८८ ८ | न ट ली ८ | स दि व्य गु ||

|| गप गरे सरे इसा | सरे इस रेग ० ० मे ० प प | ग ग म ० ||

|| णी ८८ चाँ ८८ | खा णा ८८ ८ | हां ८ स त | क्र तु रा ८ ||

|| गप गरे सारे ० | गमे पमे ग ० ० मे ० प प | ग ग मे ० ||

|| जा ८८ आ८८ | ला ८८ ८८ ८ | मं ८ ग ल | उ ध ली ८ ||

|| ग प ग रे | गमे पमे ग ० ० ० ग ग ग | गप गरे सा सा ||

|| आ ८ नं ८ | दा ८८ ला ८ | ८ व सं त | वै ८८ भ व ||

|| सा सा सा ० | मारे ० सारे ग ० ० ग ग ० प | गप गरे सानी धृप ||

|| ज ग वा ८ | खा ८ इणी ८ | डु ले ८ खु | ले ८८ ८८ ८८ ||

पुढील कडवी सदरहूप्रमाणे

रागिणी-सिंजोटी, ताल-केरवा.

प्रभु देई शांति-सुखा हा । दीन-दयाघन सुजन-प्रिय सखा ।
पावै भजका भाविका ॥ धू० ॥ स्वामी जगाचा दासहि साचा ।
भावभक्तिचा सतत भुका । भावभळे हो वश लोकां ॥ १ ॥

X	०	०	X	०	०
१ २ ३ ४	०	५ ६ ७ ८	१ २ ३ ४	०	५ ६ ७ ८
• • • •	○	• • • •	• • • •	○	• • ध. सा
• • • •	○	• • • •	• • • •	○	• • प्र भु
“सरिमग री	०	० सा नि. सा	ध. ० धनिसनि	०	प. ध. ध. सा”
दे ८ ई ८	०	० शा ति सु खा ८ ८ ८	८ ८ ८ ८	०	हा ८ प्र सु
सरिमग री	०	० सा नि. ध.	सा ० ० ०	०	० ० ० ०
दे ८ ई ८	०	० शा ति सु खा ८ ८ ८	८ ८ ८ ८	०	८ ८ ८ ८
“० ध. प. ध. ० सा नि. रि सा”	०	० सग री सा	० नि. रि सा ०	०	
८ दी न द ० या ८ ध न	०	० सुजन प्रि	० य स खा ८	०	
“ध ० ध ० ० पध प मे”	०	० ग ० म	० गमगरि सा ०”	०	
पा ८ वे ८ ० भजका ८	०	० भा ८ वि	० का ८ ८ ८	०	

“प ० प प ० मैपध८ पधप८	ग रि ग प ० गमगरि सा ०”
स्वा ८ मी ज ० गा ८ चा ८	दा ८ स ही ० सा ८ चा ८
ध ० ध ० ० पधनिध पधप८	”
स्वा ८ मि ज ० गा ८ चा ८	”
“म ० म म ० ० म म ० प ध प म ० गमगरि सा रि”	
भा ८ व भ ० ८ कि चा ८ स त त भु ० का ८ ८ ८	
भा ८ व भ ० ले ८ हो ८ व श लो ८ का ८ ८ प्रभु	

राग—भीमपलास, ताल—श्रिवट.

रुचिराचि हा ल्याले भक्ति-भाव-शुभ-गुण-मणि-अलंकार ॥ ४० ॥
पुजिले प्रभुला मानस-मंदिरि । तन-मन-धन पर्दी वाहिले ॥ १ ॥

—‘ भीराबाई ’

|| × १ २ ३ ४ | + ५ ६ ७ ८ | ° ९ १० ११ १२ | + १३ १४ १५ १६ ||

|| : : : : | : : : : | ° : : : . | म प ग म | ध म | र वि र वि ||

|| प ० निं निं | प नी सा ० ० | नी सा नि प | ग ग ग री डसा ||
हा ८ ८ ८ | ८ ८ ८ ८ | ल्या ८ ले ८ | भ कि भा ८ व ||

|| गेम मग मप पम | पनी नीध पध नी | ध प ० प | ||
शुड भड गुड णड | मड यी ८ अ लं | का ८ ८ र | ||

|| म प नी प | नी सा सा ० ० | प नी सा ग | री ० सा सा ||
पु जि ले ८ | प्र भु ल ८ | मा ८ न स | मं ८ दि रि ||

|| गेम मग मप पम | पनी नीध पध पधनि ध | ध ० प प | ||
तड नड मड नड | धड नड पड दी | वा ८ हि ले | ||

राग-काफी-पिलू, ताल-केरवा (कवाली)

काळ खरा कलिकाला झाला । आदि-पुरुष नारायण गमला ॥ ४ ॥
तो पुरुषोत्तम मोही मम मन । भाकि सदा अभिमान मला ॥ १ ॥
वरि समता-गुण भेद निमाला । प्रभु जगदांतरी हा रमला ॥ २ ॥

—‘मीराबाई’

|| x १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ || x १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ||

|| प ० म ध ० प ० गं म || ध म ० सा ० सा ० ||

|| का ८ ल ख ० रा ८ क लि || का ८ ल ८ ० झा ८ ल ८ ||

|| रि गं रि गं ० रि सा ध. नि. || सा ० सा नि. ० सा रि सा ० ||

|| आ ८ दि पु ० रु ष ना ८ || रा ८ य ण ० ग म ला ८ ||

|| सा ० सा रि ० ग ० ग ग || ध ० पमेष ० ० ग रि सा सा ||

|| तो ८ पु रु ० षो ८ त म || मो ८ ही ८ ० म न म म ||

|| प ० प ध ० पधर्नी ८ ध प || ग ० सा सा ० ग म प ० ० गम ||

|| भ ८ क्सि स ० दा ८ अ भि || मा ८ न म ० ला ८ स ८ ||

|| रि गं रि गं ० रि सा ध. नि. || सा ० सा नि. ० सा रि सा ० ||

|| आ ८ दि पु ० रु ष ना ८ || रा ८ य ण ० ग म ला ८ ||

पुढील दोही चरण याच चालीने म्हणावयाचे.

राग-काफीमिश्र, ताल-त्रिष्टुटि

सुखमय हा संसार सदा । लाभतां नरा प्रेमल कांता
शारदाच वरदा ॥ धृ० ॥ शांत सुशीला वरी सदाचार ।
भुवन-विभूषण श्री साकार । तुलना ना आनंदा ॥ १ ॥

|| × १ २ ३ ४ | + ५ ६ ७ ८ | ० ९ १० ११ १२ | + १३ १४ १५ १६ ||

|| : : : : | : : : : | ० “रि गे रि गे सा री पम गे मे ||

|| : : : : | : : : : | ० सु ख म य हा ५ सं ५ ||

|| ग ० रि ग सा ० निस निधै” ० म ० प नी सा नि सा ० ||

सा ५ र स दा ५५५५५५ ० ला ५ भ ता ५ न रा ५ ||

निसरी॑ सा नि ध प गे रि ० ध ० ० ध नी॑पधनी॑ध प ध ||

प्रे ५ म ल का ५ न्ता ५ ० शा ५ ५ र दा ५५५चव र ||

प म ग म ० ० ० ० ० ० | + ० ० ० ० ० | ||

दा ५ ५ ५ ० ||

|| : : : : | : : : : | ० प ० नि नि निसरी॑ गे ० ||

शां ५ त शु शी ५ ल ५ ||

० रि सा रि रिसरी॑ सा ० ० प नि सा रि नी॑ ० ध प ||

इ व रि स दा ५ चा डर ० भु व न वि भू ५ ष ण ||

म ० पध निधै ध ० प ० ० गे म पध निधै पमप॑ गे ० ||

श्री ५ सा ५५ का ५ ५ इ ० तु ल ना ५५ ना ५ आ ५ ||

री गे सा ० ० ० ० ० | ||

राग-बागेश्वी ताल-धुमाळी (केरवा)

त्राता प्रभु सकलांचा । हा अंतरिचा साचा । दृढ भाव
निरंतरचा ॥ धु० ॥ नच जीवास आसरा । प्रभुवांचुनि
दुसरा । घेताचि स्वजनांचा तो भार शिरीं सारा ॥ १ ॥
‘साढी मिराबाई’

X X
 १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ | १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ||
 “ध ० पधनी॑पध ध प ० म प ग ०
 त्रा॒० ता॒० प्र भु० स क ल॒०
 रि गौ॒० रि गौ॒० सा॒० प ध॒० पधनी॑पध ध प ० म प ग ०
 चा॒० स॒० स॒० हा॒० त्रा॒० ता॒० प्र भु० स क ल॒०
 रि॒० रि गौ॒० सा॒० सा॒० रि॒० सरिंग॒॑० रि॒० गौ॒० रि॒० सा॒० ध॒० नि॒०
 चा॒० स॒० स॒० हा॒० स॒० अं॒० त॒० रि॒० चा॒० सा॒०
 सा॒० ० ० ० ० ० ० सा॒० रि॒० री॒० म॒० म॒० प॒० ध॒० ध॒०
 चा॒० स॒० स॒० स॒० ड॒० व॒० ठ॒० भा॒० व॒० नि॒० रं॒० त॒० र॒०
 म॒० रीमरीमपधनी॒॑० ध॒० ० ० “म॒० म॒० म॒० ध॒० नि॒० सा॒० ० ० नि॒०
 चा॒० स॒० स॒० स॒० न॒० च॒० जि॒० वा॒० सि॒० आ॒० स॒० स॒०
 सा॒० नी॒०
 सा॒० ० ० ० ० ध॒० ”ध॒० ध॒० ध॒० ध॒० ध॒० ध॒० ध॒० ध॒०
 रा॒० स॒० स॒० स॒० प्र॒० भु॒० वा॒० स॒० चु॒० नि॒० स॒० स॒० दु॒० स॒०
 पधनी॒॑० ध॒० ध॒० म॒० रि॒० गौ॒० म॒० गौ॒० रि॒० गौ॒० सा॒०
 रा॒० स॒० स॒० स॒० स॒० स॒० वे॒० त॒० वि॒० त्व॒० ज॒० नां॒० स॒०
 सा॒० रि॒० सा॒० रि॒० री॒० म॒० म॒० प॒० ध॒० ध॒० ध॒० ध॒०
 चा॒० तो॒० स॒० भा॒० र॒० शि॒० री॒० स॒० स॒० स॒० सा॒० स॒०
 रीमरीमपधनी॒॑० ध॒० ० ० ध॒० पधनी॒॑० ध॒० नि॒० ध॒० म॒० प॒० ग॒०
 रा॒० स॒० स॒० स॒० स॒० त्रा॒० स॒० ता॒० प्र॒० भु॒० स॒० स क ल॒० स॒०

राग—बागेश्वी ताल—त्रिताल.

खल—मकर भयद करी भवार्णवा । जीवा निवारा
कसा मिलावा ॥ धु० ॥ तुजविण देवा । कुणास
केवा ? । भ्याल्या जीवा तुझा विसांवा ॥ १ ॥

—‘ सौभाग्य लक्ष्मी ’

X	१ २ ३ ४	+	५ ६ ७ ८	°	० ९ १० ११ १२	+	१३ १४ १५ १६
.	.	.	.	गॅ म	रि गॅ सा रि	निं सा ध. निं	
.	.	.	.	ख ल	म क र भ	य द क रि	
सा गॅ ० रि	सा ० ० ०	०	निं सा ० रि	०	निं सा निं ध		
भ वा ८ र्ण	वा ८ ८ ८	०	जि वा ८ नि	०	वा ८ रा ८		
ध पधनै८ ध	म प गॅ रि	०	रि गॅ सा रि	०	निं सा ध. निं		
क सा ८ मि	ला ८ वा ८	०	म क र भ	०	य द क रि		
सा गॅ ० रि	सा ० ० ०	०	:	:	:		
भ वा ८ र्ण	वा ८ ८ ८	०	:	:	:		

•	•	•	•	•	•	•	म म ध नि	सा ० सा ०
.	तु ज वि ण	दे ८ वा ८
सा निंसरै८ सा	निं सा निं ध	०	ध ० पधनै८	०	ध ० म ०			
कु णा ८ सि	के ८ वा ८	०	भ्या ८ ल्या ८	०	जी ८ वा ८			
म मपधै८ प	म प मगै८ शी	०	रि गॅ सा रि	०	निं सा ध. निं			
तु झा ८ वि	सा ८ वा ८	०	म क र भ	०	य द क रि			

रागिणी-सिंधु-काफी. ताल-श्रिताळ

अवतार व्यावा देवा !। प्रलयकाल विकराल पातला ।
 ठाइं ठाइं खल मातला ॥ धू० ॥ अचल विराजे जाँगि
 ब्रीद तुझे । बोल बोल कां लागला ? ॥ १ ॥ खल-
 निर्दीलन निर्धार सदा । न्याय-नेत्र तव जागला ॥ २ ॥

—‘स्वर्गवर स्वारी’

X	+	○	○	+
१ २ ३ ४	५ ६ ७ ८ ०	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६	
· · · ·	· · “गॅ म० धनि॑ सनि॑ ० धप॒	री० म०		
	अ व० ता॑ ५ ६ र॒	धा॑ वा॑ ५		
पध॑ सनि॑ ० ०	ध॒ प॒ ० ० ०	ध॒ ध॒ ध॒ पध॑ सनि॑	० ध॒ प॒ ध॒	
दै॒ ५५ ५५	वा॑ ५ ५ ५०	प्र॒ ल॒ य॒ का॒	५॒ ल॒ वि॒ क॒	
म॒ प॒ ध॒ प॒ गॅ॒ म॒ प॒	० गॅ॒ री॒ ० ०	ध॒ ० ध॒ ध॒	० नि॑ प॒ ध॒	
रा॑ ५८ ८८	५॒ त॒ ल॒ ५०	ठा॑ ५॒ इ॒ ठा॑	५॒ ह॑ ख॒ ल॒	
प॒ ध॒ नि॑ स॒ ि॒ ० रि॒	नि॑ ध॒ ० गॅ॒ म॒ ० १.	ि॒ : : : :	: : : : :	
मा॑ ५८ ८८	ला॑ ५८ ८८ अ॒ व॒ ०			

· · · ·	· · · ·	० प॒ नि॑ स॒ ा॒ रि॒	ध॒ नि॑ स॒ ि॒ ध॒ प॒
		० अ॒ च॒ ल॒ वि॒	रा॑ ५॒ ज॑ ५
म॒ म॒ प॒ ध॒ स॒ नि॑	प॒ ध॒ प॒ ० ०	ध॒ ० ध॒ ध॒	० नि॑ प॒ ध॒
ज॑ गि॑ ब्री॑ ५	द॑ तु॒ झ॑ ५०	बो॑ ५॒ ल॒ बो॑	५॒ ल॒ कां॑ ५
प॒ ध॒ नि॑ स॒ ि॒ ० रि॒	ध॒ प॒ ध॒ ० ०	० : : : :	० : : : :
ला॑ ५८ ८८	ला॑ ५८ ८८		

दुसरे कडवे ‘अचल विराजे’ प्रमाणे.

रागिणी—सिंघ काफी, ताल-त्रिवट.

अंकित करि ही जिंकि जगाला । प्रेमबला अतुला वरि
अबला ॥ भृ०॥ मोहिनी-माया मोहि मनाला । प्रेमल ललना
सद्गुण-शीला । प्रीति-हार हा गुंफुनि बाला । वांधी
जिवाला ॥ ३ ॥

× + ° ° ×

|| १ २ ३ ४ || ५ ६ ७ ८ || ९ १० ११ १२ || १३ १४ १५ १६ ||

|| : : : : | : : . . . | ° “सा ० नि सा | ध निध प ० ||

|| जि इ कि ज | गा इ ला इ | अं इ कि त | क रे ही इ ||

पधसनि ध प | मधधप मगे रीइ | सा ० रि ग | मग मइ गे री ||

जि इ कि ज | गा इ ला इ | प्रे इ म व | ला इ अ तु ||

पमगेम री सा | री नी सा ०” | : : . . | : : . . ||

ला इ व रि | अ ब ला इ | : : . . | : : . . ||

|| : : : : | : : . . | ° म ० म म | प ० नी ० ||

|| मो इ हि म | ना इ लाइ | मो इ हि नि | मा इ या इ ||

प ० नि नि | सा ० सरिग ० | री ० रि रि | री ग सरिगइ ||

मो इ हि म | ना इ लाइ | प्रे इ म ल | ल ल ना इ ||

० ग रि ग | नी ० सा ० | प ० नि नि | ० सा नीरीइ ||

इ स हु ग | शी इ ला इ | श्री इ ति हा | हा इ र हा इ ||

० री सा री | निधनीइ ध प | पधसनि ध प | मधधप गे री ||

इ गुंफु नि | वा इ ला इ | वा इ धि जि | वा इ ला इ ||

राग—कास्ती, ताल—श्रिवट.

आशि घाल गळा॒ मिठी वाला॑ । खेलाचा हा थांववी चाला॑ ।
वाजिव रुणुक्षुणु घुंगुरवाला॑ ॥ धृ० ॥ दुडुडु धांवत ये लडि-
वाला॑ । छकुल्या, कलिजा, चिमण्या राजा, गुणी वेलहाला॑ ॥१॥

○	०	+	X	+														
९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१	२	३	४	५	६	७	८			
																		रि म अ शि

○	पथनीध	म प	मगें सरि	म म	प ०	प ०	० ० ० ०	
○	घा॒ ९	ल ग	ला॒ ९	मि ठि	बा॒ ९	ला॒ ९	९ ९ ९ ९	
○	मपधप	रिगेंमगें	गै०	री०	रिगें९	गै०	रि०	सा०
○	खे॒ ९	ला॒ ९	चा॒ ९	हा॒ ९	थां९	ब वि	चा॒ ९	ला॒ ९
○	सा०	रि म	प ध	ध ध	धनिैसनिै	ध प	मपधप	गै०
○	वा॒ ९	ज वि	रु॒ णु	झु॒ णु	घु॒ ९	गु॒ र	वा॒ ९	ला॒ ९

○	म म प ध	सा० सा० सा०	सारिगरि॑	सा० सा०	धनिैसनिै	ध प	
○	दु॒ डु॒ दु॒ डु॒	धा॒ ९ व त	ये॒ ९ ल डि	वा॒ ९ ला॒ ९			
○	प सा० नि॑ सा०	निसनि॑ध प०	प ध	पधनी९	धनि॑धप	म०	
○	छ कु॒ ल्या॒ ९	९ ९ ९ ९	क लि	जा॒ ९	९ ९ ९ ९		
○	म प मपधप	गै०	रि०	रि॒ सा॒ नी॒ सा॒	निसनि॑ध	प०	
○	वि॒ म प्या॒ ९	रा॒ ९ जा॒ ९	छ कु॒ ल्या॒ ९	९ ९ ९ ९			
○	प ध पधनी९	धनि॑धप	म०	म प मपधप	गै०	रि०	
○	क लि॒ जा॒ ९	९ ९	९ ९	गु॒ णि॒ वे॒ ९	ल्हा॒ ९ ला॒ ९		

रागिणी—मांड ताल—केरवा

तोषवि भूषवि भुवनाला । नव उदित होत हा ध्रुव—तारा ।
 रंगवि मंगल निज तेजँ । हा उजल्लाच विश्व—पसारा ॥ ध्रु० ॥
 आनंद कौदला फुलवी हृदया । उधलोनी अमृताच्या धारा ॥१॥

—‘सत्याग्रही’

X X

१ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८

“धनिसाँड नी ध ० पथनीड ध प ० म ग सा रि ० गमपधनिड पध”
 तो ८ ष वि ० भू ८ ष वि ० भु व ना ८ ० ल ८ ८ ८
 धनिसाँड नि ध ० पथनिड ध प ० ग रि सा रि ० गमप ध गम
 तो ८ ष वि ० भू ८ ष वि ० भु व ना ८ ० ला८ ८ नव
 प नी धप ग ० ० म री ० रि सा सा रि ० सा ० ० ०
 उ दि त हो ० ८ त हा ८ ० ध्रु व ता ८ ० रा८ ८ ८
 म ० म म ० गमप८ प प ० प नि धनिसनि ० धनिधप म
 रं ८ ग वि ० मं८ ग ल ० नि ज ते ८ ० जे८ ८ हा
 प नि धप ग ० ० म ० रि ० रि सा रि ग ० सा ० ० ०
 उ ज ल ला ० ८ च८ वि ० श्र प सा ८ ० रा८ ८ ८

ग प ० ० ० सा० सा० सा० ० सा० सा० ० सा० री० सरि० रि०
 आ८ ८ ८ ८ न८ ८ द क८ ८ ८ द ल८ ८ ० फु८ ल८ वी८ ८

सा० नी० धपध० री० री० सरिंग० सा० सा० सा० ० निध० ०
 ह० द० या८ ८ उ० ध० ल८ ८ ८ नी८ अ८ म८ ८ ता८ च्या८ ८

०० ग० म० ग० म० प० ध० ०० धा८ ८ ८ ८ ८

राग—यमन ताल—त्रिताल

लोढ़ूं नको मज दूर कन्हैया ! । तुझ्या भक्तिचा मनीं लोटला
सदा रंग-रस-पूर कन्हैया ! ॥ धृ०॥ पहा जाहलै वेडी बावरी ।
तोल जीवाचा तुंच सांवरी । आळवूं किति तुज शामसुंदरा ! ।
दाढुन आला ऊर कन्हैया ! ॥ १ ॥

०	०	+	x	+	
०	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६	१ २ ३ ४	५ ६ ७ ८	
०	० ध प मे	ग रि सा सा	सारिगड ग री	रिगमेड गमेपड	
०	• लो ढुं न	को उ म ज	दू उ र क	न्है उ या उ	
०	प प ० प	मे ध प ०	मे प मे ग	० म ग ०	
०	तु झ्या उ भ	इ कि चा उ	म नी उ लो	उ ट ला उ	
०	ध प ० मे	ग रि सा सा	सारिगड ग री	रिगमेड गमेपमे	
०	स दा उ रं	उ ग र स	पू उ र क	न्है उ या उ	

०	प प ० सा	० सा० सा०	सा० सा० ध	नी रे॑ सा०
०	प हा उ जा	उ ह ले उ	वे उ डी बा	उ व री उ
०	नि० नि सा	निसानिधि प ०	धनिरिसा॑ नि धनि	सानि धि प ०
०	तो उ ल जि	वा उ चा उ	तू उ च सा	उ व री उ
०	प प प प	मे प ग मे	धनिसानी॑ धि प	मे प ग ०
०	आ ल बु कि	ती उ तु ज	शा उ म सुं	उ द रा उ
०	० ध प मे	ग रे सा०	सारिगड ग रे	रिगमेड गमेपड
०	उ दा डु नि	आ उ ला उ	ऊ उ र क	न्है उ या उ

राग-मांड ताल-केरवा

लागला गळां हा पाश पहा घननीला ! । मिठुं नको दयेचा
डोळा ॥ भडकल्या सभोती घोर आपदा-जवाळा । प्रलयाची
आली वेळा ॥ जिंकिलै तुवां कळिकाळा । खल-ताप निवारिसी
सगळा । हैं ब्रीद तुझें झाणि धांव भक्त-वेल्हाळा ! । किति आलबूं
दीन-द्याळा ! ॥ १ ॥

—‘साक्षात्कार’

X	○	X	○
१ २ ३ ४	५ ६ ७ ८	१ २ ३ ४	५ ६ ७ ८
सासासासा ० सा	सा ० सा ०	नी ० नि सा ०	नि ध प प
ला ग ला ५ ग	ला ५ हा ५	पा ५ श प	हा ५ घ न
प ध नि सा	निधपड ग म	प प ० प	प ध नि सा
नी ५ ५ ५	ला ५ मि ड	न को ५ द	ये ५ चा ५
नि ध प नी	ध प ग म	प प ० प	प ध नि सा
डो ५ ला ५	५ ५ मि ड	न को ५ द	ये ५ चा ५
नि ध प ०	० ० पधनिसे	सा सा ० नि	नि ० ध प
डो ५ ला ५	५ ५ जिंड	कि लै ५ तु	वा ५ क लि
धनिसो ५ सा ०	० ० सा सा	री ० सा सा	सरिंगड रि सा
का ५ ला ५	५ ५ ख ल	ता ५ प नि	वा ५ री सि
नि सा ० नि ध	० ० प ०	सा ० सा सा	सा ० सा नि
स ग ला ५	५ ५ हे ५	ब्री ५ द तु	झे ५ झणि
नी ० नि ध	० प प म	ध ० नि ध	० ० ग म
धां ५ व भ	५ क वे ५	ल्हा ५ ला ५	५ ५ कि ति
प ० प प	प ध नि सा	नि ध प नि	ध प ग म
आ ५ ल वू	दी ५ न द	या ५ ला ५	५ ५ मि ड
प प ० प	प ध नि सा	नि ध प ०	० ० ० ० ०
न को ५ द	ये ५ चा ५	डो ५ ला ५	५ ५ ५ ५ ५

राग-देस ताल-त्रिताल

तुरत लव थारा शांति-सुखाला । वसत निरंतर अंतर्णी चिंता ।
क्षण उसंत नच भांत मनाला ॥ धु० ॥ संकट-छाया व्यापि
जिवाला । हुरहुर काहुर हृदयीं ज्वाला ! ॥ १ ॥

—‘सत्यप्रही’

|| × १ २ ३ ४ | + ५ ६ ७ ८ | ° ९ १० ११ १२ | + १३ १४ १५ १६ ||

|| : : : : | ध प ध गम ° रि ग री. सा | री ० म प ||
|| : : : : | तु र त लव ° था ३ रा ३ | शा ३ ति तु ||

|| पध सैं ध प | म प नि सा ° रेध नी ध प | ध ० म प ||
|| खा ३ ला ५ | व स त नि ° रंड ३ त र | अं ३ त रि ||

|| मप ध मग री | री म म प ° ० प नि सा | पनि सा सा सा ||
|| चि ३ ता ५ | क्षण उ सं ° ३ त न च | ओ ३ त म ||

|| निसं री सैं धप | : : : : | ° : : : : | : : : : ||

|| : : : : | म प नि सा ° सरि मगं री सा | नी ० सा सा ||
|| : : : : | सं ३ क ट ° छा ३ या ३ | व्या ३ पि जि ||

|| निधनि॑ ध प | ध नि॑ ध नि॑ | धनि॑ सैं ध नि॑ | ध सैं॑ ध म ||
|| वा ३ ला ५ | हु र हु र ° का ३ हु र | ह द यी ३ ||

|| पध सैं ध प |
|| ज्वा ३ ला ५ |

राग-जोगी ताल-प्रिताल

साहुं कशी विरहा । सखे ! या । यदुवर-चितनि जीव छुरे
हा ! ॥ धू० ॥ क्षणक्षण जाई । युगसम वाई । प्राण हा भासला
त्यजी देहा ॥ १ ॥

○ ○ + × +
○ ९ १० ११ १२ | १३ १४ १५ १६ || १ २ ३ ४ | ५ ६ ७ ८ |

○ सा री म म | पध्यपम प ध्ये || सा ० ० प | मप मग रे सा |
○ सा ८ हु क | शी ८ वि र || हा ८ ८ स | खे ८ ग ८ |

○ ध्ये ० ० ० | म ० ० ० | री ० ० ० | सा ० ० ० |
○ ध्ये ० पमगम | म ० गमपम | री ० निसनिरि | सा ० ० ० |
○ सा ० ध्ये ८ | पध्यपध्येनी ० ० | ध्ये ० प ० | म रि ० सा |

○ ध्ये ध्ये ध्ये ध्ये | प ध्ये प म | गमपध्ये म म | ग री सा ० |
○ यं दुवर | चिं ८ त नि | जी ८ व छु | रे ८ हा ८ |

○ म म प ध्ये | सा ० सा ० | ध्ये रि सा रि | सरि गरि सा ० |
○ क्षणक्षण | जा ८ ई ८ | यु ग स म | बा ८ ई ८ |

○ सा ० सा सा | ० निसारी सा नि | ध्ये ० ० ० | पध्य पम ग म |
○ प्रा ८ ण हा | ८ भा ८ स | ल ८ ८ ८ | ८ ८ ८ ८ |

○ प नि ध्ये ० | म ० ० ० | मप ध्ये म ग | रिग मग रे सा |
○ ल जि दे ८ | हा ८ ८ ८ | ८ ८ ८ ८ | ८ ८ ८ ८ |

राग-पहाड़ी ताल-केरवा.

गोड गोड मुरली सखे ग ॥ वाजवि कुंजवनीं वनमाली।
सखे ग ॥ गुंगुनि रंगुनि वृत्ति बहरली ॥ ध्रू० ॥ उध्वलत
वेणु-सुधा-धारा । सारा जादुचा पसारा । जीवन-लतिका
मोहरली ॥ १ ॥

|| × १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ || × १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ ||

|| ग ० रि ग ० ० रि सा नि. || सा ० ० नि. ० ध. नि. ध. प.
गो ९ ड गो ० ९ ड मु र || ली ९ ९ स ० खे ९ ग ९ ||

|| सा ० सा सा ० सा ० स रि || नि ० नि सा ० ध. नि प ध.
वा ९ ज वि ० कुं ९ ज व || नी ९ व न ० मा ९ ली ९ ||

|| ध. ० सा रि ० ग ० सा रि || ध ० प मेर ० रि ग सा ०
गु ९ गु नि ० रं ९ गु नि || व ९ ति ब ० ह र ली ९ ||

|| सा रि सा ग ० ग ० प प || ध ० प ० ० ध नि प ०
उ ध ल त ० वे ९ यु सु || धे ९ च्या ९ ० धा ९ रा ९ ||

|| ० ० प नि ० ध ० ग ० || प नी ० प ० ध नि प ०
९ ९ सा ९ ० रा ९ जा ९ || दु चा ९ प ० सा ९ रा ९ ||

|| प ० प प ० मे ध प मे || ग रि सा नि. ० सा ० ० ०
जी ९ व न ० ल ति का ९ || मो ९ ह र ० ली ९ ९ ९ ||

राग-पहाड़ी ताल-कथाली (केरवा)

उदासवाणा सदा दिवाणा । नसे विसांवा जिवाजिवाचा ।
 विणी विधाता विचित्र धागा । विजोड पट हा सुखासुखाचा
 ॥ धु० ॥ त्रिखंड हिंडे अखंड धुंडे । परी सुटेना जिवास कोडे ।
 विषारि वारा ! नसे निवारा ! भरे फवारा कडू भवाचा ॥१॥

— ‘मीराबाई’

X	०	X	०
१ २ ३ ४ ०	५ ६ ७ ८	१ २ ३ ४ ०	५ ६ ७ ८
म ध ० सा ०	धनिधप म ०	म ध ० ध ०	धनी० सा०
उ दा० स ०	वा० णा०	स दा० दि०	वा० णा०
नि सा० नि०	धनिसनि ध०	नि सा० नि०	धनिसनि ध०
न से० वि०	सा० वा०	जि वा० जि०	वा० चा०
म ध ० सा०	धप० म०	म ध ० नि०	धनिस० सा०
वि णी० वि०	धा० ता०	वि चि० त्र०	धा० गा०
नि सा० नि०	ध नि० ध०	नि सा० नि०	ध नि० ध०
वि जो० ड०	प ट हा०	सु खा० सु०	खा० चा०

सा० री० रि०	री० सा० री०	नि० सा० नि०	ध० प ध० सा०
त्रि खंड०	हिं० डे०	अ खंड०	धुं० डे०
नि० सा० नि०	धनिसनि० धपध०	नि० सा० नि०	धनिसनि० ध०
प री० सु०	टे० ना०	जि वा० स०	को० डे०
म ध० स०	धनिधप० म०	म ध० ध०	धनी० सा०
वि षा० रि०	वा० रा०	न से० नि०	वा० रा०
म ध० ध०	नीध० सा०	म ध० ध०	धनिसनि० ध०
भ रे० फ०	वा० रा०	कडू० भ०	वा० चा०

रागिणी-विलङ्घ-केरवा. (जलद लय)

नाजूक राणी, गडे, गोजीरचाणी । किती किती गुणी माझी
बाळी शहाणी ॥ धु० ॥ गोड सोनूली सानूली । कोर चंद्राची
तान्हूली । जीवकौदणी मोलाची ही हिरकणी ॥ १ ॥

X X
 १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ || १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ||

री ० गॅ ० ० री ० सा ० || री ० नि. ० ० नी.० सा ० ||
 ना ८ जृ ८ ० क ८ रा ८ || णी ८ ८ ८ ० ग ८ डे ८ ||

री ० गॅ ० ० री ० सा ० || री ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ||
 गो ८ जी ८ ० र ८ वा ८ || णी ८ ८ ८ ० ८ ८ ८ ८ ८ ||

सा
 नी.० सा ० ० री ० ग ० म ० ध ० ० ग ० पमगम ० ||
 कि ८ ती ८ ० कि ८ ती ८ || यु ८ णी ८ ० मा ८ शी ८ ||

री ० गॅ ० ० री ० नि. ० || सा ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ||
 वा ८ ली ८ ० श ८ द्वा ८ || णी ८ ८ ८ ० ८ ८ ८ ८ ८ ||

री ० री ० ० म ० म ० || प ० प ० ० मपध ० प ० ||
 गो ८ ड ८ ० सो ८ नू ८ || ली ८ सा ८ ० नू ८ ली ८ ||

री ० म ० ० मपध मप ० || म ० रिगम ० ० गॅ ० री ० ||
 को ८ र ८ ० चं ८ द्रा ८ || ची ८ ता ८ ० न्हू ८ ली ८ ||

नी.० सा ० ० री ० ग ० म ० धप ० ० म ० पमगम ० ||
 जी ८ व ८ ० क्षी ८ द ८ || णी ८ मो ८ ० ला ८ ची ८ ||

री ० मग ० ० री ० नी.० || सा ० ० ० ० ० ० ० ० ० ० ||
 ही ८ हि ८ ० र ८ क ८ || णी ८ ८ ८ ० ८ ८ ८ ८ ८ ||

रागिणी-पिलू ताल-केरवा

जागुनीयां ब्रीदभावा संकटि धाँवा देवा ! । अजुनि कानीं ये न
अथवा या अबलेचा धावा ॥ धु० ॥ धरि दावा घालि घाव शिरि
सदैव दैव नवा । नाहिं ठाव जीवन-वनि भंवति भडकला
वणवा । आळवोनी कंठ शिणला करुणभावा दावा ॥ देवा ॥१॥

— ‘मीराबाई’

x x

|| १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ || १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ||

० ग० ० ग० रि ग० सा० ० पनि० सरि० सरिनि० सरिनि० सरिनि०

८ जा८ गु८ नी८ या८ श्री८ द८ भा८ वा८

० सा० सा० सा० नि० सा० ग० रि० सा० रि० ग० सा०

८ सं८ क८ थी८ धा८ वा८ वा८ द८ वा८

ग० ग० ग० रि० ग० सा० पनि० पनि० सरिरि० नि० सा० ध० प०

अ८ जु८ नि८ का८ नी८ ये८ द८ न८ अ८ थ८ वा८

सा० नि० सा० नी० सा० ग० रि० सा० रि० ग० सा०

या८ अ८ व८ ले८ श्री८ चा८ वा८ धां८ वा८

कडव्यातील २ चरणाचा ताल-दादरा जलद

स्प० प० प० | प० मग० रिग० | मम० गरी० स० | निस० निरि० सा० |

धरि० दाड० वा० | घाड० लिघा० त्र० | शिरि० सदै० त्र० | दै० वन० वा० |

तान० | म० प० ध० म० प० ध० | सा० सा० रि० ग० रि० | सा० नि० सा० ००० |

आ८ द८ श्री८ श्री८ | श्री८ श्री८ श्री८ | श्री८ श्री८ श्री८ |

प० प० प० | प० मग० रिग० | मम० गौरे० सस० | नि० सा० नि० रि० सा० |

ना८ दिठा८ त्र० | जी८ वन० वन० | भंव० तिभ० डक० ला८ वण० वा८ |

येथे पुनः वरील तान घेणे, व शेवटचा चरण ‘आळवोनी कंठ शिणला’ हा १ ल्या
ओळीच्या चालीने म्हणणे.

रागिणी-पिलू-काफी-मिश्र ताल-केरवा

गोजिन्या कल्याञ्जुलांनो ! सुषिमायसोनुल्यानो ! त्यजा
मौनता ? ॥ धु०॥ कां स्पर्श पापी विघ्वेचा । भाव अमंगल
खुल्या दिलाचा । ओसरली कां तेजोगंगा । अष्ट काय
झाला सांगा । हंसा ना अतां ॥ १ ॥ — ‘सौभाग्य लक्ष्मी’

X X

१ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८

० ० नी० नि० नी० नि० सा० ० ० नि० ध० नि० प० ध०

५ ५ गो० स० जि० च्या० क० ब्या० स० फ० ल० स० नो० स०

म० प० नी० ० री० सा० नि० ध० नी० ध० प० म० प० ग० रे०

५ ५ स० स० छि० मा० य० सो० स० तु० ल्या० स० नो० स०

रि० ग० म० ग० ० री० ० नि० सा० ० ० ० ध० सा० रि० ग०

५ ५ ल० जा० ० स० मौ० स० न० ता० स० स० स० ही० स० स०

सा० री० म० ग० ० री० ० नि० सा० ० ० ०

५ ५ ल० जा० ० स० मौ० स० न० ता० स० स०

० ० म० प० ० प० प० नि० सा० ० ० ० नि० ध०

५ ५ का० स० ० स्प० स० श० पा० स० पी० स० स० वि० ध०

नि० सा० ० ० ० ० ० ० नि० नि० नि० सा० सा० सा०

वै० चा० स० ० ५ ५ ५ ५ भा० स० वै० अ० मं० स० ग० ल०

संनिसरे० रे० सा० ० नि० संनि० ध० प० प० नि० नि० नि० सा० ०

खु० ल्या० स० दि० ला० स० चा० स० ओ० स० र० ली० का० स०

नी० सा० ० नि० संनि० ध० प० ० ० प० ० रे० सा० ० नि०

ते० स० जो० स० ० ग० स० गा० स० भ्र० स० ष० का० य०

ध० नी० ध० प० म० प० ग० रे० ० ० म० ग० ० सा० रि० नि०

झा० स० स० ला० ० सा० स० गा० स० ड० ह० सा० ० ना० अ० अ०

सा० ० ० ० ध० सा० रि० ग० सा० री० म० ग० ० री० नि० सा०

तां० स० स० स० ० सा० स० गा० स० स० ह० सा० ० ना० अ० तां०

राग-पहाड़ी-कवाली [केरवा]

कन्हैया रे ! राधिका बावरे । किति व्याकुल है मन नावरे ॥४०॥
जिवलगा ! रुसलास कां बरें ? । प्रियसखी तुझी मर्नी घावरे ।
जर्गी स्वच्छंद आनंद कुठें उरे ? ॥५॥

X	०	X	०
१ २ ३ ४	० ५ ६ ७ ८	१ २ ३ ४	० ५ ६ ७ ८
पध ० पथसै	नि ध पथनिध	पध ० ०	० प ० मे
कन्है ८ या ८	रे ८ रा ८	धि का ८ ८	८ बा ८ व
गमप० ० प	ध० पथसै	कन्है ८ या	०
ग ० ० ०	नि ध पथनिध	पध ० ०	० प ० मे
रे ८ ८ ८	रे ८ रा ८	धि का ८ ८	८ बा ८ व
ग ० सा सा	म ० ग म	प ० ध ध	सरिगरि ० सा
रे ८ कि ति	व्या ८ कु ल	है ८ म न	ना ८ ८ व
सनिध० ०	० ० ० प	ध० पथनिसै	० ० ० ०
रे ८	८ ८ ८ क	नहै ८ या ८	० ० ० ०

पध	सा० सा० सा०	ध सा० ध	धनिरिसा	ध०	सा० प ध
जिव	ल गा ८ रु	स ला ८ सि	का८ ८ व	८ रे८ जि व	
सा० सा० सा०	ध सा० ध	धनिसा० ध	०	सा० ध सा०	
ल गा ८ रु	स ला ८ सि	का८ ८ व	०	८ रे८ प्रि य	
री० री० सा०	रिगमंग सा० रि०	सा००० नि०	०	ध० सा० नि०	
स खी८ तु	झी८ म नि०	घा८ ८ व	०	रे८ ज गि०	
ग० गमपैम० ग०	सा० सरिगरि० रि०	नि० सा० नि०	०	ध००० प०	
स्वच्छं८ द०	आ८ नं८ द०	कु८ ठे८ उ०	०	रे८ ८ क०	
॥ नहै८ या८ ॥	रे८ रा८ ॥	धि८ का८ ८	०	८ बा८ व० ॥ रे८	

रागिणी—मांड ताल—केरवा

यदुराया ! तव छाया मी राधिका ॥ धु० ॥ बोल सुधेचा बोल
जिवाच्या राजिवा ! । फुलवाया सुमनाला ये चंद्रिका ॥ १ ॥
प्रीतिलतेच्या अशुसुमांची मालिका । तुज वाही सख्या रे !
ही वालिका ॥ २ ॥ मानसपूजा एकचि माझा छंद हा । नच
पावे प्रभुराजा कां भाविका ? ॥ ३ ॥

	X		X	
० ५ ६ ७ ८	१ २ ३ ४	० ५ ६ ७ ८	१ २ ३ ४	
० . . ध. नि.	सा ० ग ०	० ० ० ग म	गमपधनिसौ	धनिसौ
० . . य डु	रा ५ या ५	० ५ ५ त व	छा ५ ५	५
० पध ० ० ०	पमगः म ग	० सा री ० नि.	सा ० ० ०	
० या ५ ५ ५	५ ५ भी ५	० रा ५ ५ वि	का ५ ५	५
० नि. सा ध. नि.	ला ० ग ०	० ० ० ग म	गमपधनिसौ	०
० ५ ५ य डु	रा ५ या ५	० ५ ५ त व	छा ५ ५	५
० पध ० ० ०	प ० मग री	० सा री ० नि.	सा ० ० ०	
० या ५ ५ ५	५ ५ भी ५	० रा ५ ५ वि	का ५ ५	५

दोहरा

सा ० सा सा ०	सा ० सा ०
बो ५ ल सु ०	धे ५ चा ५
	ध
नी ० नि नि	निधप ० प ०
बो ५ ल जि	वा ५ च्या ५
मगरिसा ० ०	० सा रि सा
५ ५ ५ ५	० रा ५ जि
ग ० ० ०	० ० ० ० ०
वा ५ ५ ५	० ५ ५ ५ ५

पुढील ओळ—फुलवाया सुमनाला...यदुराया तवछाया.प्रमाणे. अशा रीतीनेच पुढील
चरणाच्या २।२ ओळी म्हणाऱ्या, १ ली ओळ दोहर्याप्रमाणे व दुसरी यदुरायाप्रमाणे.

राग-कर्नाटकी ताल-त्रिवट

शरण आलौं नारायणा ! करुणाघना ! मधुसूदना ! ॥ धू० ॥
 अभय-वर वितरी ही याचना । असह अति हृदय-संवेदना ।
 किति प्रखर नाना यातना । धोर दैना प्रभो ! तुजविणा बोल
 यावी करुणा कृणा ? ॥ ३ ॥

राग-दुर्गा ताल-त्रिवट

या काला भाष्यदिन आला । त्यजुनि सकल कलहङ्कार
ऐक्यबंध वरिला । शूर वीर धाला ॥ धृ० ॥ करि न अदय-मन
सहाय अबलां । स्वार्थनिरत जन व्यर्थ जन्मला । जरि परार्थरत
वैचिला । मनुज-जन्म गमला । हा कृतार्थ ज्ञाला ॥ १ ॥

—‘साक्षात्कार’

x	x	+	o
१३ १४ १५ १६	१ २ ३ ४	५ ६ ७ ८	९ १० ११ १२
सा ० री ध	ध ० ० प	० म पध पम	री ० सा ०
या ० का ०	ल ० ० भा	० ग्य दि न	आ ० ला ०
सा री ध. सा	सा सा म म	ध पध सा सा	ध सा ध धसा
ल य जु नि स	क ल क ल	ह छे ० द	ऐ ० क्य ब०
री री सा सा	ध ० पध सोध	प मप धप म	रेम पम री सा
० ध व रि	ला ० श०	र वी ० र	धा ० ला ०

ध ध म ध	सा सा ० सा	ध रे ० सा ०	ध ० सा मे
द य म न	स हा ० य	अ ब ला ०	स्वा ० र्थ नि
री री सा सा	ध ० सा धसा	री सा ध प	म म म ध
र त ज न	व्य ० र्थ ज	० ० ० ०	ज री प रा
० ध प ध	पध सा धप म	० ० ० ०	म म म ध
० र्थ र त	वे ० चि ला	० ० ० ०	म तु ज ज
० ध सरि संस	ध ० पध सोध	प मप धप म	रेम पम री सा
० न्म ग म	ला ० हा ०	कृ ता ० र्थ	शा ० ला ०

राग-जोगी-मांड-काफी-मिश्र ताल-केरवा (धुमाळी)

मुशाफरीचा ये देवा ! पुरा पुरा वीट । पिशापरी जडला
 जीवा छंद तव अवीट ॥ धु० ॥ तुडवितों अखंड सरेना
 रुक्ष वाल्घंट । जीव तापला ताहेला सुकुन जाय कंठ ।
 सारखीच वणवण करणे किती पायपीट ॥ १ ॥ अस्तमान
 झाला भंवतीं रात्र धन तरंगे । भार मस्तकीं साहेना क्षीण
 जीव दुभंगे । तूंच धरोनीयां हातीं दावी मार्ग नीट ॥

	X	१ २ ३ ४	०	५ ६ ७ ८		X	१ २ ३ ४	०	५ ६ ७ ८		
म	म	०	म	०	ग	री	सा	०	सा	री	मपसा
मु	शा	१	१	२	क	री	१	२	३	४	०
पि	शा	१	१	२	३	४	०	५	६	७	८
ध	ध	०	०	०	म	ग	सा	री	म	०	०
पु	रा	१	१	२	पु	रा	१	२	३	४	०
छं	१	२	३	४	द	त	०	५	६	७	८
ध	ध	०	०	०	म	ग	सा	री	म	०	०
पुं	रा	१	१	२	पु	रा	१	२	३	४	०
छं	१	२	३	४	द	त	०	५	६	७	८
म	म	०	०	०	गरिसाइ	री	म	०	०	०	०
तु	ड	१	१	२	तौ	१	२	३	४	५	६
ध	०	०	०	०	अ	१	२	३	४	५	६
रु	१	२	३	४	खं	१	२	३	४	५	६
सा	०	०	०	०	ड	१	२	३	४	५	६
जी	१	२	३	४	तौ	१	२	३	४	५	६
प	नी	०	०	०	निसरिसे	ध	०	०	०	०	०
सु	१	२	३	४	ध	०	०	०	०	०	०
कु	नि	०	०	०	ता	१	२	३	४	५	६
नि	जा	०	०	०	न्है	१	२	३	४	५	६
य	१	२	३	४	१	२	३	४	५	६	७
के	१	२	३	४	१	२	३	४	५	६	७

राग-देश-पहाड़ी मिश्र, ताल-दीपचंद्री.

नाजुक ही कुलवेल ॥ धू० ॥ हिचा सुटे जीवाधार । उन्मलला
सहकार । हिला जरी अब्हेराल । देवाघरीं दोषी बहाल ।
उभी आंगणांत दारीं । देव साधी दावेदारी । पाखडतां आग
तरी । कां हो ! तुम्ही हिच्यावरी । मांडितसे जीवसांड । करुं
नका हेलसांड । सोबतीण चार दीस । माती मिल्लेल मातीस ॥

०	८	९	१०	+	११	१२	१३	१४	×	१	२	३	+	४	५	६	७
०	प	नि.	नि.		सा	०	रि	ग		ग	०	०		०	०	०	सा
०	ना	ज्ञ	क		ही	५	कु	ल		वे	५	५		५	५	५	ल
०	प.	नि.	नि.		गरि	सरि	रि	ग		ग	०	सा		सरि	सनि.	धनि	:०
०	ना	ज्ञ	क		ही	५	कु	ल		वे	५	५		५	५	५	५

०	सा	री	०		म	म	०	०		प	प	०		प	०	०	प
०	हि	चा	५		सु	टे	५	५		जी	वा	५		धा	५	५	र
०	म	०	०		प	प	प	०		म	ध	५		म	ग	री	०
०	उ	५	५		न्म	ल	ला	५		स	ह	५		का	५	५	र
०	म	म	०		प	प	०	०		म	प	०		म	ग	री	०
०	हि	ला	५		ज	री	५	५		अ	ब्हे	५		स	५	ल	५
०	री	री	०		मेि	प	०	०		मेि	प	५		म	ग	री	०
०	दे	वा	५		घ	री	५	५		दो	षी	५		ब्हा	५	ल	५
०	म	प	०		नी	०	नी	०		नि	सा	०		सा	०	सा	०
०	उ	भी	५		आं	५	ग	५		णो	५	०		दा	५	री	५
०	प	०	नि		नि	सा	री	०		नि	ध	५		ध	०	प	०
०	दै	५	व		सा	५	धो	५		दा	५	०		दा	५	री	५
०	ग	०	ग		ग	ग	०	०		म	०	०		म	प	०	०
०	पा	५	ख		ड	ता	५	५		आ	५	५		त	री	५	५

री	०	मे	मे	प	०	०	म	म	०	म	री	०	०
कां	५	हो	दु	म्ही	५	५	हि	च्या	५	व	री	५	५
प	०	म	म	म	०	०	गॅ	०	८	सा	०	सा	०
मां	५	डि	त	से	५	५	जी	५	८	सां	५	८	८
ग	८	८	०	ग	८	०	म	प	८	प	०	०	प
क	८	८	८	न	८	८	है	८	८	ल	८	८	८
म	०	म	प	०	०	०	म	०	८	म	ग	री	०
सो	५	ब	ती	५	५	८	चा	५	८	र	दी	५	८
री	०	म	मे	प	८	८	मेपध	०	८	म	ग	री	८
मा	५	ती	मि	ले	८	८	मा८	८	८	ती८	८	८	८

रागिणी-पिलूमिश्र, ताल-केरवा

ब्रिजलाला ! गडे ! पुरवी हृदर्थिची आस ॥ ध्रु० ॥ वाजिव
श्रीहरी ! मंजुळ बांसरी । पाजिव शांति-सुधा जीवासा॥१॥

— ‘मीरार्बाई’

X	१	२	३	४	०	५	६	७	८	X	१	२	३	४
“रिम	॥	प	मपध	८	०	८	०	८	८	रि	गॅ	रि	गॅ	०
ब्रिज	ला	ला	५	ग	८	८	८	८	८	पु	र	वी	है	०
सा	०	०	८	८	०	०	०	०	०	द	यी	५	चि	०
आ	५	८	८	८	८	८	८	८	८	ल	ला८	८	८	८

“०	री	म	म	०	प	०	प	८	८	०	गॅ	म	८	८
८	वा	जि	व	०	श्री८	८	ह	रि	८	८	८	जु	८	८
“ग	०	ग	ग	०	ग	०	म	८	८	८	८	८	८	८
८	पा८	जि	व	०	शां८	८	ति	८	८	८	८	धा८	८	८

राग- मांड-पहाड़ी मिश्र, ताल-त्रिवट

सखे ग ! वृद्धावनि जाऊं या । मुरलीधरा पाहुं या ॥ भृ० ॥
 गोकुल-कान्हा । गोधन-राणा । मोहि मना नयना । अर्धार
 दर्शना झालें, चल नां लगवग कुंजवना । त्रिभुवन-सुंदर यदु-
 नन्दन ह्वा । पाजवि वेणु-सुधोसि ॥ १ ॥

X + १ २ ३ ४ | ५ ६ ७ ८ | ९ १० ११ १२ | १३ १४ १५ १६ |

.. . सा | ग म प ध | सा ध ० प | मे ध प मे ० म |

.. . स | खे ५ ग ५ | वृं दा ५ व | नि जा ५ उ | नि

गमगरासा सा | ग म प ध | सा ध ० प | मे प ० म |

या ५ ५ स | खे ५ ग ५ | वृं दा ५ व | नि जा ५ उ |

ग ० ० ० | गमगरी सा ० | नि नि नि नि | सा सा ० री |

या ५ ५ ५ | ५ ५ ५ ५ | मु र लि ध | रा पा ५ हु |

निस्त्रिनि धप | री८मध८ध | | |

या८ जाऊ | या८ ग ५ | वृं दा ५ व | नि जा ५ उ |

.. . . . | | नी ० नी नी सा० सा० |

गो५ ध न | रा५ णा५ | गो५ कुल का५ न्हा५ |

मे८ पमे८ ग म | ग ० ० ० | मे८ ० प नि८ ध८ प ध८ |

ना५ ५ ५ | ५ ५ ५ ५ | अथि८ र द८ सै८ ना५ ध८ |

नि८ सा८ नि८ ध८ | प८ प८ मे८ध८ | मे८ प८ मे८ नि८ ध८ प८ प८ |

झा५ ले५ च५ ल५ ना५ | ल५ ग५ व५ ग५ कुं५ ज५ व५ |

मे८ भ८ ग८ म८ | ग८ ० ० ० | सा८ सा८ ग८ म८ प८ ० प८ प८ |

ना५ ५ ५ | ५ ५ ५ ५ | त्रि८ भु८ व८ न८ शु८ द८ र८ |

संगीतिका

॥ प नि धनि सानि ॥ ध ध प ० ० नि ० नि नि ॥ सा ० सा रि ॥
 य दु ने ८ द न हा ८ ॥ पा ८ ज वि ॥ वे ८ षु षु ॥
 नि ॥
 ॥ निसनि ध प ॥ ग म प ध ० सा ध ० प ॥ मे प ० म ॥
 धै ८ सि स ॥ खे ८ ग ८ ॥ वै दा ८ व ॥ नि जा ८ उ ॥
 ——————

रागिणी-पिलू-पहाड़ी-मिश्र ताल-केरवा

बोल हंसरे बोल प्यारे बुलबुला ! विषाद कां रे ? ॥ धु०॥
 भावना भंगोनि जातां जीव मेला या जगाला । चालले
 टाकून तुजला राजसा ! निरोप दे रे ! ॥ १ ॥

— ‘सौभाग्य लक्ष्मी’

॥ अ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ ॥ १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ॥
 ० गै ० गै ० रि म गै ० गै रि गै ० रि गै सा ०
 ८ बो ८ ल ० हं स रे ८ ८ बो ८ ल ० प्या ८ रे ८
 ० नी ० सा ० ध ० नी ० सा ग ० मे ० प मे ग ०
 ८ दुल ८ बु ० ला ८ ८ ८ वि षा ८ द ० कां ८ रे ८

॥ ० सा ० सा ० ग ० ग मे ० प ० ० मे ० ग मे प ० ॥
 ८ भा ८ व ० ना ८ मे ८ गै ८ नि ० जा ८ ता ८
 ० प ० प ० प ० प मे ० ग ० ० रि ० ग मे ग ०
 ८ जी ८ व ० मे ८ ला ८ शा ८ ८ ज ० गा ८ ला ८
 ० प ० प ० प ० प ध प ० ० ग ० ० रि ० रि ग सा ०
 ८ चा ८ ल ० ले ८ टा ८ ८ कू ८ न ० दु ज ल ८
 नी ० ० सा ० ध ० नी ० सा ग ० मे ० प मे ग ०
 रा ८ ८ ज ० सा ८ ८ ८ नि रो ८ प ० दे ८ रे ८

रागिणी-पिलू मिजोटी मिश्र, ताल-केरवा

कुठे गुंतला देवा । कशि नाहीं लवहि करुणा दयाळा ॥४०॥
सत्याग्रही बाल हा । तपोनिधीच महा । ध्रुवबालासि दर्शन
द्या या काला ॥ १ ॥

—‘ सत्याग्रही ’

|| x १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ || x १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ ||

|| . . . गॅ ० री सा ० नि. || सा ० ० ० ० निसरिस नी. ० ||

|| . . . कु ० ठे गुंड त ला ड स स ० दे ड वा स ||

|| ० ० सा गॅ ० रीग०रि साठने. || सा ० ० ० ० ० ० निसरिस ||

|| ड स स कु ० ठे ड गुंड त ला ड स स ० स स ड दे ||

|| नी. ध. नि. गॅ ० गॅरि सा ० नि. || सा ० ० ० ० ० ० ध. नि. ||

|| वा स स कु ० ठे ड गुंड त ला ड स स ० स स क शि ||

|| रि री ० गॅ ० रि गॅ रि गॅ || सा रि सा रि ० म० गॅ रि ||

|| ना ही ड ल ० व हि क रु णा ड स स ० स स द या ||

|| सा नि. सा गॅ ० गॅरि सा ० नि. || सा ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ||

|| ला ड स कु ० ठे ड गुंड त ला ड स स ० स स स स ||

“ग ग ० प० ग सा ० ध. सा ० ० ० ० धसरिग सरिगड”

स ल्या ड ग्र० ही वा ड ल० हा ड स स० स स स स स

“प प ० प० प० ग ग० प० ० ० ० गमगरि सा रि”

त पो ड नि० धी-ड च म० हा ड स स० स स स स

ध प ० प ० प ० ग ग || प ० ० ० ० ० ० ध.नि. ||
 त पो ० नि ० धी ० च म हा ० ० ० ० ० धु व ||

रि री ० रि ० रि गं रि गं || सरि सरि ० ० ० ० प
 बा ला ० सि ० द ० शं न या ० ० ० ० ० या का ०
 सनिस ० गं ० गंरि ० सा० नि. || सा० ० ० ० ० ||
 ला० ० कु० ठे० यु० त ला० ० ० ० ||

राग-देश ताल-व्रिताल

नावरी संभ्रमा । मिरवित विजय-ध्वज या जगीं प्रेमा ॥ धु० ॥
 प्रमुदिता बालिका । सहचरी नांदते चंद्रिका । जरि वरि
 लांछना चंद्रमा ॥ १ ॥

०	०	+		x		+	
०	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६		१ २ ३ ४	५ ६ ७ ८		
०	निसि॑ रि॒ नि॑ ध॒	म॒ पधनिसा॑ नि॑		सा॑ ० ० ०	ध॒ सनि॑ प॒ ध॒		
०	ना॒ व॒ री॒	॒ सं॒ भ्र॒		मा॒ ० ० ०	मि॒ र॒ वी॒ त॒		
०	ध॒ नि॑ रि॑ सि॑ नि॑	ध॒ प॒ ध॒ म॒		प॒ ० ० ०	प॒ ध॒	नि॑ ध॒	धनिसा॑
०	वि॒ ज॒ य॒ ध्व॒	ज॒ या॒ ० ०		गी॑ ० ० ०	प्र॑	॒ स॒ मा॒	
०	म॒ म॒ प॒ नी॒	सा॑ सा॑ ० ०	नि॑	सा॑ ० ० ०	नि॑	सा॑ नि॑ ध॒	०
०	प्र॒ मु॒ दि॒ ता॒	॒ बा॒ लि॒	॒ का॒	॒ ० ० ०	॒ स॒	ह॒ च॒ री॒ ०	
०	धनिसा॑ ० नि॑ ध॒	नि॑ प॒ ध॒ म॒	॒ का॒	॒ ० ० ०	॒ म॒	प॒ नि॑ सा॑	
०	नां॒ ड॒ ते॒	॒ चं॒ द्रि॒	॒ ० ० ०	॒ प॒	॒ ज॒ रि॒ व॒ रि॒		
०	निसि॑ रि॑ नि॑ ध॒ प॒ ध॒	नी॑ प॒ ध॒ म॒	॒ मा॒	॒ ० ० ०	॒ प॒ ध॒ नी॑	॒ धनिसा॑	०
०	ला॒ छ॒ ना॒	॒ चं॒ द्र॒	॒ ० ० ०	॒ प्र॒	॒ स॒ मा॒		

राग—भैरवी ताल—दादरा (द्रुत)

जादुगिरी नयनि थोर। प्रेममूर्ति तूं किशोर ॥ ध्रु ० ॥ निरखुनियाँ
चंद्रकोर। नाचत हांसत भासत हरखुनि मर्नि हा
चकोर ॥ १ ॥

X	°	°	°	°	X	°	°	°
१	२	३	०	४	५	६	१	२
“म	०	गॅ	०	प	म	गॅ	सा	सा
जा	८	डु	०	गि	री	८	न	य
सा	प	प	०	प	नी	धॅ	प	म
प्रे	८	म	०	मू	८	ति	८	कि
सा	गॅ	म	०	धॅ	नि	सा	सा	रि
नि	र	खु	०	नि	या	८	चं	८
निसरिसे	निधॅ	०	पधनिधॅ	प	म	मपधप	म	गॅ
ना	८	चत	८	हा	८	स	मा	८
सा	गॅ	म	०	धॅ	प	म	रिंगैम८	गॅ
ह	र	खु	०	नि	म	नि	हा	८

राग—देसकार ताल—त्रिवट

कलहांकिता मति रंजिता सजीवता जीविता ॥ ध्रु ० ॥ विकासपद
कलि हा प्रकृति-गुणाँ। भव-वैचित्र्य-विधाता ॥ १ ॥

—‘सत्याग्रही’

+	X	+	°
१३	१४	१५	१६
‘सा	सा	धॅ	०
कल	हा	८	कि
०	ग	ग	प
८	स	जी	८
१	२	३	४
ध	०	०	ग
ता	८	८	म
८	८	८	ता
५	६	७	८
प	ग	प	धॅ
ति	रं	८	जि
ससरिगपधसंधसा	८	८	वि
जी	८	८	८
९	१०	११	१२
धॅ	०	०	०
ता	८	८	८
०	पध	०	०
८	८	८	८

: : : : || : : : : | : : : : ० सा ध ० प
 वि का ८ स |
 ग ग प ध || सा ० सा सा | सा रि सा ० ० सा सा रि ग
 प द क लि हा ८ प्र क्ष ति गु ण ८ ० भ व वै ८
 सा ० सा सा || सा ० री' ० साध ० पधसारि' ० धसा ० ०
 वि ८ श्य वि धा ८ ८ | ता ८ ८ ८ ८ ८ ८ |

राग—दुर्गा ताल—श्रिवट

पाही हा प्रभु हांसे । मर्नी प्रकटला जर्नी विनटला मोही ॥ धु०॥
नांदे ही प्रभुता भुवनी ठार्यि ठार्यि ॥ १ ॥

—‘सत्याप्रही’

X	+	०	०	+
१ २ ३ ४	५ ६ ७ ८	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६	
सा ० ध म	० रि सा ०	धध पध पम पम	रिम पध मप ध	
पा ८ हि हा	८ प्र भु ८	हा ८ ८ ८	से ८ ८ ८	
सा ० ध म	० रि सा ०	सा ध ० सा	ध प म प	
पा ८ हि हा	८ प्र भू ८	ज नी ८ वि	न ट ल ८	
रि सा ० रि	सा ध प ध	संस धस धप मम	धध पध पम रिस	
म नी ८ प्र	क ट ल ८	मो ८ ८ ८	ही ८ ८ ८	
		पधरिसा	ध म	म म ध ध
		गु ८	दे ८	हा ८ प्र भु
सा ० ० ०	रि सा ध सा ०	ध प सारिसं	धसाधप म ध	
ता ८ ८ ८	भु व नि ग ८	यि ग ८	८ ८ ८ यि	

रागिणी - भैरवी ताल - त्रिवट

सुखद वर धावा माधवा ! सतत मनि प्रेमा जागवा ॥ धु० ॥

समता ममता विश्ववंधुता । विमल ऐक्यबल वर्ह दे जनता ।

ध्येय थोर हृदयीं त्याग सेवा ॥ १ ॥

|| x १ २ ३ ४ | + ५ ६ ७ ८ | ० ९ १० ११ १२ | + १३ १४ १५ १६ ||

|| . . . रि | नि. सा गे म ० धे० म ० | ० गे० रि |
 . . . सु | ख द व र ० धा० वा० स मा० ध |
 सा०० सा० प प प प० प० धे० प | धे० सप० धे० प० म |
 वा०० स॒ त त म नि० प्रे॒ स मा॒ स जा॒ स॒ ग॒ |
 गे॒
 म०० रि | नि. सा गे म० पधे॒ नि॒ धे॒ म० | ०००००० |
 वा॒ स॒ सु॒ ख द व र० धा॒ स॒ वा॒ स॒ . . . |

|| नि॑ गे॒ म॒ ध॒ नी॑ | सा॒ रि॑ सा॒ ००००००॒ नि॑ नि॑ से॑रि॑ | से॑नि॑ धे॒ प॒ ०
 स॒ म॒ ता॒ स॒ म॒ ता॒ स॒ वि॒ श्व॒ बं॒ द॒ | स॒ धु॒ ता॒ स॒ |
 धे॒ नि॑ सा॒ ने॑ | ०॒ रि॑ सा॒ सा॒ ०॒ सा॒ नि॑ से॑रि॑ से॑नि॑ | प॒ धे॒ प॒ ०
 वि॒ म॒ ल॒ ए॒ स॒ क्य॒ ब॒ ल॒ | व॒ रु॒ द॒ स॒ | ज॒ न॒ ता॒ स॒ |
 नी॑ ०॒ सा॒ प॒ ०॒ प॒ प॒ प॒ ०॒ धे॒ प॒ धे॒ प॒ ०॒ म॒ ग॒ म॒ प॒ |
 धे॒ स॒ य॒ थो॒ स॒ र॒ ह॒ द॒ | थी॒ स॒ स॒ त्या॒ स॒ ग॒ से॒ स॒ |
 गे॒
 म॒ सा॒ ०॒ |
 वा॒ स॒ स॒ |

रागिणी – तिलक कासोद ताल – एकका

वरि देवा ! करुण भाव । घे अवतार दयाला ! । अजि रुतला
पाश गळां ॥ धु० ॥ प्रलय पातला महा । असुर प्रबल ठार्यि
ठार्यि । रडवि मना धायी धायी ॥ १ ॥

x	२	०	३	४	५	६	०	७	८	९	१०	११	१२
ग व	ग रै	०	सा दे	०	ग वा	रिग ०	०	प क	म रु	प ण	ग भा	० ८	सा व
प धे	नि ०	०	सा अ	रि व	सा वा	० ०	०	प र	ध द	म था	० ८	ग ला	० ८
ग अ	म जि	०	प ०	सा रु	प त	ध ल	०	ग पा	म श	रि श	ग ग	सा लां	० ८

म प्र	म ल	०	प य	सा पा	०	सा त	०	पव लां	म ८	०	प म	सा हा	० ८
प अ	नि सु	०	सा र	रि प्र	ग ब	सा ल	०	सा ठी	प ८	प थि	ध ठी	म ८	म थि
ग र	ग ड	०	गप विड	मप म८	ग ना	सा ८	०	सरि धां	ग ८	ग थी	ग धा	सा ८	सा थी

रागिणी - मिश्र-काफी ताल - चिताल

चंद्रमा सतीचा ह्वा प्रेमा । पौर्णिमा फुलतां आनन्द-सीमा॥धु०॥
कुल-यश-तारक गुणाभिरामा । प्रभु-करुणा-महिमा वरि
रामा । पतित पुरुष उद्धरित देवता । नई मंगला चिर-
सौख्यधामा ॥ १ ॥

—‘साधी मीराबाई’

X	१ २ ३ ४	+	५ ६ ७ ८	०	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६
:	:	:	:	◦	:	:
·	·	·	·	◦	·	·

म ० ० रि | रिम पध म प ० रिग ० सरि नि. | सा सा ० रि ||
मा ८ ८ स | तोड़ ८८ चा ८ | हा ८ प्रे मा ८ पौ ८ रि ||

प ० प ध | पध सरि ध मप ० ध प गै ० सरि रि प म ||
मा ८ फु ल | तोड़ ८८ आ नंड ० ८ द सी ८ माड़ चं ८ द्र ||

म	म	प	ध	सा ०	सा	सा ०	ध	धसे	रिं	री	सा	रि	सा ०
कु	ल	य	श	ता ८	र	क ०	गु	णा	८८	भि	रा ८	मा ८	
ध	सा	सा	रि	नी०	ध	प ०	ध	म	पध	नी०	धप	ध	प ०
प्र	भु	क	रु	णा ८	म	हि०	मा ८	वड	रि	रा ८	मा ८		
ध	म	प	ध	सा	सा	सा ०	ध	सा	रि०	गै०	सा	रि०	सा ०
प	ति	त	पु	रु	ष	उ ८	८	छ	रि	त	दे०	व	ता ८
धसे	रिं	री	सा	निसे	धनि०	ध	प	मप	मप	गैरि०	रि	प	म
नेड़ ८८	है०	मं	गड़	लाड	चि०	र	८०	सौ८३	स्व८८	धा८८	मा८	चं८८	द्र

संगीतिका

रागिणी - जंगला-गारा ताल - दादरा व केरवा

देशच माझा । देव धर्म राजा ॥ धु० ॥ त्याग मर्नी ठसला ।
वाही तनु मन धनाला । विमल राष्ट्र-हित-काजा ॥ १ ॥

X ० ० X ० ०
 १ २ ३ ४ ५ ६ १ २ ३ ४ ५ ६
 : : : नी. ध. नी. सा सा ० नै ० नै
 : : : दे श च मा ज्ञा ५ दे ५ व
 रि गं सा ० सा री ० गं रि सा १ ० नी. ध. नी.
 ध ५ मे ० रा ५ ५ जा ५ ५ दे श च

यापुढे केरवा तालांत

सा ० सा ग ० गम प प ध प ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
 त्या ५ ग म ० नी ५ ठ स ला ५ ५ ५ ० ५ ५ ५ ५ ५ ५ ५ ५
 ग ० ग ० ० ग म म म ग मगरिस री ० सा ० ० ० ० ० ० ० ०
 वा ५ ही ५ ० त तु म न ध नाऽऽऽऽ ५ ० ला ५ ५ ५ ५ ५ ५ ५ ५

येथून पुनः दादरा ताल

निं. ध. निं. सा ० ० रि ग म रि म म ० ० गं ० सि
 वि म ल रा ० ५ धू हि त का ५ ५ ० जा ५ ५ ५
 सरि गंरे सा १ ० नी. ध. नी. दे श च

राग-कर्नाटकी ताल-त्रिवट

सुख-साधना भजनां गणा । गणना गुणां तुलनाहि ना ॥ धू० ॥

प्रभूच्याच पायां रमधी मना या । ध्यान-गाना नित चिंतना ॥१॥

—‘साधी मिराबाई’

X	१ २ ३ ४	+	५ ६ ७ ८	○	९ १० ११ १२	○	१३ १४ १५ १६
.	“धे	प म ० रि
.	सु	ख सा ८ ध
म	० ० ०	रि	म प ०	धे	० प ० ०”	ग	रि सरिंगॅ८ नि०
ना	S S	भ	ज ना	S ग	० णा S S	ग	ण ना S गु
सा	० ०	म	म प ०	म	० पधनिसै	० धे	प म ० रि
णां	S S	तु	ल ना	S हि	० ना S S	सु	ख सा ८ ध
म	० ० ०	रि	म प ०	धे	० प ० ०	प	धे प ० धे
ना	S S	भ	ज ना	S ग	० णा S S	प्र	मु च्या ८ च
सा०	सा०	धे	सा०	री०	० रि सा०	सा०	० रि नी०
पा८	या८	र	म	वी८	म	० ना८ या८	ध्या८
धे००	०	म	म प ०	म	० पधनिसै	० नि०	प म ० रि
ना८	S S	नि८	त	चि८	० ना८ S S	सु	ख सा ८ ध
म	० ० ०	रि	म प ०	धे	० प ०
ना८	S S	भ	ज ना	S ग	० णा S

राग-काफी-मिश्र ताल-एका

मन सुमना सदा वाही । नाथ-पदा प्रिय दयिता । मानस-पूजा
शुभ द्वी ॥ धू० ॥ कुल-दीपक मंगल द्वा । मनोमंदिर उजलि
अहा ! । गुणी राजा धूच माझा । बालब्रह्म मोही ॥ १ ॥

—‘सत्याग्रही’

+ ११ नी.	हि ८	सा” ९	हि ८	१२ सा” १०
८ गं ता	म ही	सा हा	ध हा	प ८
१० रि वा	प थि	ध भ	सा ल	प ८
११ सा ई	ध द	प श्च	सा ग	प ८
१२ सा ल	ध भ	सा नी	ध नी	प ८
१३ सा ल	ध भ	सा लि	विध	धनि
१४ सा लि	ध भ	सा लि	विध	शाइ
१५ सा लि	ध भ	माइ	मप	धप
१६ सा लि	ध भ	मो	८	गं ही
१७ सा लि	ध भ	मो	८	८
१८ सा लि	ध भ	मो	८	८
१९ सा लि	ध भ	मो	८	८
२० सा लि	ध भ	मो	८	८
२१ सा लि	ध भ	मो	८	८
२२ सा लि	ध भ	मो	८	८
२३ सा लि	ध भ	मो	८	८
२४ सा लि	ध भ	मो	८	८
२५ सा लि	ध भ	मो	८	८
२६ सा लि	ध भ	मो	८	८
२७ सा लि	ध भ	मो	८	८
२८ सा लि	ध भ	मो	८	८
२९ सा लि	ध भ	मो	८	८
३० सा लि	ध भ	मो	८	८
३१ सा लि	ध भ	मो	८	८
३२ सा लि	ध भ	मो	८	८
३३ सा लि	ध भ	मो	८	८
३४ सा लि	ध भ	मो	८	८
३५ सा लि	ध भ	मो	८	८
३६ सा लि	ध भ	मो	८	८
३७ सा लि	ध भ	मो	८	८
३८ सा लि	ध भ	मो	८	८
३९ सा लि	ध भ	मो	८	८
४० सा लि	ध भ	मो	८	८
४१ सा लि	ध भ	मो	८	८
४२ सा लि	ध भ	मो	८	८
४३ सा लि	ध भ	मो	८	८
४४ सा लि	ध भ	मो	८	८
४५ सा लि	ध भ	मो	८	८
४६ सा लि	ध भ	मो	८	८
४७ सा लि	ध भ	मो	८	८
४८ सा लि	ध भ	मो	८	८
४९ सा लि	ध भ	मो	८	८
५० सा लि	ध भ	मो	८	८
५१ सा लि	ध भ	मो	८	८
५२ सा लि	ध भ	मो	८	८
५३ सा लि	ध भ	मो	८	८
५४ सा लि	ध भ	मो	८	८
५५ सा लि	ध भ	मो	८	८
५६ सा लि	ध भ	मो	८	८
५७ सा लि	ध भ	मो	८	८
५८ सा लि	ध भ	मो	८	८
५९ सा लि	ध भ	मो	८	८
६० सा लि	ध भ	मो	८	८
६१ सा लि	ध भ	मो	८	८
६२ सा लि	ध भ	मो	८	८
६३ सा लि	ध भ	मो	८	८
६४ सा लि	ध भ	मो	८	८
६५ सा लि	ध भ	मो	८	८
६६ सा लि	ध भ	मो	८	८
६७ सा लि	ध भ	मो	८	८
६८ सा लि	ध भ	मो	८	८
६९ सा लि	ध भ	मो	८	८
७० सा लि	ध भ	मो	८	८
७१ सा लि	ध भ	मो	८	८
७२ सा लि	ध भ	मो	८	८
७३ सा लि	ध भ	मो	८	८
७४ सा लि	ध भ	मो	८	८
७५ सा लि	ध भ	मो	८	८
७६ सा लि	ध भ	मो	८	८
७७ सा लि	ध भ	मो	८	८
७८ सा लि	ध भ	मो	८	८
७९ सा लि	ध भ	मो	८	८
८० सा लि	ध भ	मो	८	८
८१ सा लि	ध भ	मो	८	८
८२ सा लि	ध भ	मो	८	८
८३ सा लि	ध भ	मो	८	८
८४ सा लि	ध भ	मो	८	८
८५ सा लि	ध भ	मो	८	८
८६ सा लि	ध भ	मो	८	८
८७ सा लि	ध भ	मो	८	८
८८ सा लि	ध भ	मो	८	८
८९ सा लि	ध भ	मो	८	८
९० सा लि	ध भ	मो	८	८
९१ सा लि	ध भ	मो	८	८
९२ सा लि	ध भ	मो	८	८
९३ सा लि	ध भ	मो	८	८
९४ सा लि	ध भ	मो	८	८
९५ सा लि	ध भ	मो	८	८
९६ सा लि	ध भ	मो	८	८
९७ सा लि	ध भ	मो	८	८
९८ सा लि	ध भ	मो	८	८
९९ सा लि	ध भ	मो	८	८
१०० सा लि	ध भ	मो	८	८

रागिणी—पहाड़ी [गजल] ताल—केरवा

साहस—चपला माया विलोला । दाहक मोहक ही क्रांति—शीला
॥ धु० ॥ भुलवी प्रेम—चतुरा रूप—मति—लीला । अबला प्रबला
जिंकी जगला ॥ १ ॥ —‘सलाप्रही’

x १ २ ३ ४ ०	५ ६ ७ ८	x १ २ ३ ४ ०	५ ६ ७ ८
“० सा नि सा ०	धनिसनि ध ०	पथमप ग म ०	ध ० पथनिस
८ सा ह स ०	ब प ल ०	मा ० या वि ०	लो ० ला ०
० सा नि सा ०	धनिसनि ध ध ०	पथमप ग म ०	ध ० पथनिस
८ दा ह क ०	मो ० ह क	क्रांति ०	शी ० ला ०

पुढील चरण जलद 'दादरा' तालांत आहे.

म ग म ० ध ० नि ॥ सा नि सा ० नि सा ० ॥
 मु ल वि ० प्रे ० म ॥ च तु रा ० ० ० ० ॥

त्यापुढील चरण पुनः मूल केरवा तालांत

नि सा नि सा ० धनिसंनि ध ० ॥ नि रि सा ० धनिसंनि ध ० ॥
 रु प म ति ० ला ० ला ० ॥ अ व ला ० प्र व ला ० ॥

पधमप ग म ० ध ० पधनिस ॥ ॥ ॥

जि ० की ज ० गा ० ला ० ॥

राग-भीमपलास ताल-केरवा

हरिचे गुण गाऊं या । वृद्धावर्णि नाचुं या । सख्यांनो ! रास रचुं
 या ॥ धु० ॥ हैं विश्व हासैं नाचे । उमले फुले साचे । चंद्र सूर्य
 तारे नाचतात सारे । गिरिधारीसंगे आत्मरंगि रंगुं या ॥ २ ॥

१ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ ॥ १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ ॥
 . . गॅ गॅ ० गॅ ० गॅ रि ॥ नि. सा. नि. रि ० सा ० प ०
 . . ह रि ० चे ० गु ण ॥ गा ० ला ० उ ० या ० वृ ० ॥
 प ० प म ० गॅ म ० गॅ ॥ गॅमपधनी० प म ० गॅ ० गॅ रि ॥
 वा ० व नि ० ना ० ला ० चु ० या ० ह रि ० चे ० गु ण ॥
 नि. सा नि. रि ० सा ० नी० ० नी० नि० नि० प नी० नि० ॥
 गा ० ला ० या ० वृ ० दा ० व नि ० ना ० ला ० चु ० ॥
 निसंनिध प निनि० निं ध प म ॥ गॅममपगॅ० म प म गॅ० ॥
 या ० ला ० सख० या ० लो० रा ० सूरचु० या ० ला ० ॥
 म ० गॅ गॅ ० गॅ ० गॅ रि ॥ नि. सा नि. रि ० सा ० ० ० ॥
 स ० ह रि ० चे ० गु ण ॥ गा ० ला ० उ ० या ० ला ० ॥

० ० प ० ० ० ग ० म || प ० नी ० ० सा ० सा ०
 • • हे ८ ० ८ वि ८ श्व || हा ८ से ८ ० ना ८ चे ८
 ० ० प नी ० ० सा ० रि || सा ० नी ० ० ध ० प ०
 • • उ म ० ८ ले ८ फु || ले ८ ८ ८ ० सा ८ चे ८
 ० ० प ० ० प ग ० म || प ० नी ० ० सा ० ० ०
 • • चं ८ ० द्र सू ८ र्य || ता ८ ८ ८ ० रे ८ ८ ८
 ० ० प ० ० नि सा ० रि || नि सा नि सा ० प ध म प
 • • ना ८ ० च ता ८ त || सा ८ ८ ८ ० रे ८ ८ ८
 ० ० प नी ० ० सा ० रि || सा नि सा ० ० नि ध प ०
 • • गि री ० ८ धा ८ रि || सं ८ ८ ८ ० गे ८ ८ ८
 ० ० नी ० ० ध प ० म || ग म ० प ० म ० ० ०
 • • आ ८ ० त्व रं ८ गि || रं ८ ८ गु ० या ८ ८ ८
 ० ० ग ग ० ग ० ग रि || नि सा नि रि ० सा ० ० ०
 • • ह रि ० चे ८ गु ० गा ८ ८ उ ० या ८ ८ ८

राग-पटदीपक ताल-त्रिताल

जगि आसरा प्रभूचा खरा । पाश पसारा नाशवंत सारा ॥धृ०॥
 हा भवसागर पार कराया । शांतिसुखाचा पंथ वराया । मधुर
 नाम-नौका थारा ॥ १ ॥

+ १३ १४ १५ १६	× १ २ ३ ४	+ ५ ६ ७ ८	९ १० ११ १२
गंपनिसी			
“नि सा ध ० म	प ० ० ग	म ग रि सा ०	ग म प नि
ज गि आ ८ स	रा ८ ८ प्र	भु चा ८ ख	रा ८ ८ ज
सा ध ० प	प ० ० म	ग रि सा ० ०	सा ० नि सा
गि आ ८ स	रा ८ ८ प्र	भू ८ चा ८	पा ८ श प

गॅ म म गॅ ॥ म प म प | नि प पनिसरि ० संनिधपमप, नि
सा ३ रा ५ || ना ५ शा वं स त सा ५ ० रा ५ ५ ज ||

सा ध ० म ॥ प ० ० ० | ० ० ० ० ० ० ० | म ० प नि
गि आ ५ स | रा ५ ५ ५ | | हा ५ भ व
सा नि सा सा ॥ प नि सा गॅ | रि ० सा ० ० | प नि सा गॅ
सा ५ ग र || पा ५ र क | रा ५ या ५ ० | शां ५ ति लु
री ० सा ० || नी ० सा सा ध ० म ० ० | गॅ म गॅ म
खा ५ चा ५ || पं ५ थ व | रा ५ या ५ ० | म धु र ना
प म प नी ॥ सा नि सरिसरि ॥ गरिसरि धपमप ० गॅमपड ० नि
॒ म नौ ५ का ५ या ५ | रा ५ ५ ५ ५ ० | ॒ ५ ५ ५ ५ ज ||

रागिणी-मांड पहाड़ी मिश्र, ताल-केरवा व दादरा

कलिके ! उमलू नको गे ! कलिके ! कलिकाच राहे ॥ धु० ॥

लाभ काय उमलुनिया । ताप जगाचा वायां । सजला दावावया ।

तुजला माया दया । बघ धांवे खल भुंग मोहें ॥ १ ॥

× १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ || १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ ||
: : : : ० . . “ग म || ध ० ० ग ० म री ० सा
: : : : ० . . क लि | के ५ ५ उ ० म लं ५ न ||

ध. ० सा ० ० सा ० ”ग म || ध प ० ध ० ध ० प
को ५ ५ ५ ० गे ५ क लि | के ५ ५ क ० लि का ५ च ||

ध नि संनिधम ० प ० ग म || ध ० ० ग ० म री ० सा
रा ५ ५ ५ ० हे ५ क लि | के ५ ५ उ ० म लं ५ न ||

ध. ० सा ० ० सा ० ० ०
को ५ ५ ५ ० गे ५ ५ ५ ||

दादरा ताल

ध.	०	ध.	०	सा	०	सा	०	ग	म	ध	०	ध	०
ल	८	भ	०	का	८	म	८	उ	म	छ	०	या	८
प	ध	नि	०	ध	८	प	८	गमेपमे	ग	०	०	रि	८
ता	८	प	०	ज	८	गा	८	चा	८	वा	०	या	८
सा	ध	सा	०	०	८	सा	०	मरिंग८	०	०	०	सा	०
स	ज	ला	८	८	८	दा	८	वा	८	८	०	वा	८
नि	सा	ध	०	०	८	प	०	पथनिंड	०	०	०	ध	०
तु	ज	ला	८	८	८	मा	८	या	८	८	०	द	८

शेवटचा चरण पुन्हां केरवा ताल

“गप	॥	सा	१०	सा	०	सा	१०	नी	०	सा	१०	ध	१०	ध	१०	मे	१०	प	१०”	ग	म	
ब	ध	धां	वे	८	ख	०	ल	मै	८	ग	८	मो	८	८	८	८	८	८	है	८	क	लि
॥	ध	१०	१०	ग	१०	म	१०	री	१०	सा	१०	ध	१०	सा	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
के	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८

राग-यमन ताल-त्रिताल

चल लगवग ये झाँणि साजणी बाई ।। चल जाऊं या कुंजवर्णी
या ॥ धु० ॥ मंजुळ बांसरी वाजवी कान्हा । लावी माया
जीवा ॥ १ ॥

X	१	२	३	४	+	५	६	७	८	०	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	
:	:	:	:	:	:	:	:	:	:	०	:	:	:	:	“प	मध	पम	गरि	साऽ
.	०	चल	ल८	ग८	ब८	ग८
ग	०	ग	रि	ग	०	मे	१	०	प	०	री	०	सा	०	नि.	रि	गमे	प	
ये	८	झ	गिं	सा	८	ज	गि	०	वा	८	ई	८	८	८	च	ल	जा	८	
मे	०	प	०	प	ध	निसे	निध	प८	०	री	०	सा	०	०
ऊ	८	य	८	कुं	८	ज	व	०	नी	८	या	८	८	८

प ० सा० सा० सा० सा० सा० नी० नि० सा० नी० प ०
 मं८ छु८ ल बा८ स८ रि८ वा८ ज८ वि८ का८ न्हा८
 मे८ ध८ मधनिधि८ नी८ रि८ निरिगिरि८ गरिसनि८ धपमो८ रिसपप८ . . .
 ला८ वी८ मा८ या८ झ८ ज८ वा८ च८ ल . . .

रागिणी—काफी ताल—त्रिवट

उधर्णी सुख-शांति-सुधेला । चवथीचा चंद्र उदेला ॥ धू० ॥

गगनांगणि हा रांगत आला । विश्वजननिचा गौडस छकुला ।

सदा विमोही वसुधेला ॥ १ ॥

X	+ १ २ ३ ४	५ ६ ७ ८	९ १० ११ १२	१३ १४ १५ १६
:	: : :	: . “नी० सा० ध० नि० म० प०	मपधमप० री० ग०	
		उ० ध० ली८ सु८ ख८	शां८ ति८ सु८	

म॒ री॒ ग॒ नि॒.	सा॒ ”सा॒ सा॒	री॒ ग॒ म॒	म॒ प॒ प॒
धे८ स८ स८	ला८ च८ व८	थी८ चा८ चं८	द८ उ८
म॒ ग॒ गमपम॒	ग॒ रि॒ नी॒ सा॒	ध॒ नी॒ म॒ प॒	मपधमप॒ री॒ ग॒
दे८ स८ स८	ला८ उ८ ध८	ली८ सु८ ख८	शां८ ति८ सु८
म॒ री॒ ग॒ नि॒.	सा॒ ० ० ०	म॒ म॒ पधनी८	ध॒ नि॒ प॒ ध॒
धे८ स८ स८	ला८ स८ स८	ग॒ ग॒ ना८ ड८	ग॒ णि॒ हा८
नी० सा० सा०	धनिसा८ सा०	सा० सा० सा०	सा० रि॒ सा॒ नि॒
रा८ ग८ त८	आ८ ला८ स८	वि८ श्व८ ज८	न॒ नि॒ चा८
पधनी८ ध॒ ध॒	ध॒ नि॒ सा॒ ०	रि॒ सा॒ ० नि॒	ध॒ प॒ म॒ ग॒
ग॒ झ॒ स॒	छ॒ कु॒ ल॒ ल॒	स॒ वा॒ स॒ वि॒	मो८ ही८
रि॒ ग॒ रि॒ ग॒	म॒ प॒ ० ०	रि॒ सा॒ ० नि॒	ध॒ प॒ म॒ ग॒
व॒ शु॒ धे८	ला८ स८ स८	स॒ दा॒ स॒ वि॒	मो८ ही८
रि॒ ग॒ रि॒ ग॒	रिगमप॒ नि॒ सा॒ ०		
त॒ शु॒ धे८	ला८ उ८ ध८		

रागिणी—मैरवी—गजल ताल—केरवा आणि दादरा

यदुराया ! हा हार गुँफला । सुकुनि चालला या जिवाचा ॥धु०॥
 उदास जीव झुरे वाट मी बघूं किति रे ! मनांत भीति भरे रात्र
 घोर ही पसरे ॥ १ ॥ उगाच द्वांसुनियां चंद्रिका मला हिणवी ।
 छळूं नको सखया ! राधिका तुला विनवी ॥ २ ॥

X X
 १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ || १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ||

• • • • ० . . सा नि .|| सा री ० सा ० री गे ० ०
 गॅम ८ मपधेप ० म गेरि ० गॅ || सा ० ० ० ० ० ० ० सा नि .
 हा ८ हा ८ ० र गु ८ फ || ला ८ ८ ८ ८ ८ ८ य डु ||
 सा री ० सा ० रिगे ० ० ० ० गॅम ० मपधेप ० म गेरि ० गॅ ||
 रा ८ ८ ८ ० या ८ ८ ८ || ८ ८ हा ८ ० र गु ८ फि ||

सा ० ० ० ० ० ० ० ० ० नि नि सा सा नि सरि से ० ० नी धॅ पम ||
 ला सु कु नि चा ८ ० ८ ल ल ८ ||

गॅ ० ० ० रिसा ० सा री री म || गॅम ० मपधेप ० म गेरि ० गॅ ||
 या ८ ८ जि ० वा ८ चा ८ || ८ ८ हा ८ ० र गु ८ फ ||

सा ० ० ० ० ० ० ० ० ० ||

ला ८ ८ ८ ०

येथून पुढील भाग दादरा ताल

• . नि . सा ० नि || सेरि गेरि सा ० धॅ नी ० ||

. ० उ ० दा ८ स ८ जि ८ व ८ छु रे ८ |

धैनिस॒ नि॑ धै॑ म॒ ० म॒ प॒ म॒ प॒ निंध॑ प॒ ०
 वा॒ ट॒ ० भी॒ ५॒ ब॒ व॒ त्र॒ ५॒ कि॒ ० ति॒ रे॒ ५॒
 ००० धै॑ ० धै॑ ० धै॑ ० प॒ धै॑ ० प॒ ० म॒ प॒ ०
 . . . म॒ ० ना॒ ५॒ त॒ भी॒ ५॒ ति॒ ० भ॒ रे॒ ५॒
 प॒ ० म॒ ० ग॑ म॒ ग॑ ॥ रि॑ ग॑ सा॒ ० रि॑ सा॒ ०
 रा॒ ५॒ त्र॒ ० धो॒ ५॒ र॒ ही॒ ५॒ प॒ ० स॒ रे॒ ५॒

दुसरे कडवे सदरहूप्रमाणेच.

रागिणी—काफी मिश्र झिंजोटी ताल—केरवा.

[चाल — रखिया बंधावो भैया०]

रमला कुठे गं कान्हा० ? | कां अझूनी येईना० ? ||धु०|| तिन्ही०
 सांजा बघ झाल्या० | गाई घरा परत्ल्या० | धुँडेनि नजरा०
 शिणल्या० | बधूं कोठे तान्हा० ? ||१|| वांसरीचा मंजुळ सूर। कानी०
 येतो कां गं दूर० ? | लागे सखे हुरहूर। नावरेच पान्हा० ||२||

X X
 १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ॥ १ २ ३ ४ ० ५ ६ ७ ८ ॥
 ० ० ० ० ० ० ० ग ग ॥ ग ० ० ० सा॒ ० सरे॒ ० रेग॒ ०
 ० ० ० ० ० ० ० र म ॥ ला॒ ५॒ ५॒ कु॒ ० ठेऽ॒ ५॒ गऽ॒ ५॒
 सा॒ ० सा॒ ० ० ० रे॒ ग॑ ॥ रे॒ ग॑ रे॒ ग॑ ० सरे॒ ० रेग॒ ०
 का॒ ५॒ न्हा॒ ५॒ ५॒ ५॒ र म ॥ ला॒ ५॒ ५॒ कु॒ ० ठेऽ॒ ५॒ गऽ॒ ५॒
 सा॒ ० सा॒ ० ० ध॒ ० सा॒ ० ॥ रे॒ ० ग॒ ० ० म॒ ० प॒ म॒
 का॒ ५॒ न्हा॒ ५॒ कां॒ ५॒ ५॒ ५॒ अ॒ ५॒ ५॒ झ॒ ५॒ ५॒
 ग॒ ० म॒ ग॒ ० रे॒ ० ग॒ रे॒ ॥ सा॒ नि॒ सा॒ ० ० ० प॒ प॒
 नी॒ ५॒ ५॒ ५॒ ये॒ ५॒ ५॒ ई॒ ५॒ ना॒ ५॒ ० ० ० ति॒ न्ही॒

ध ० नि ध ० प म ग ग || रे सा रेंरेसा ० रे ० प प
 सां ८ ८ ८ ९ जा ८ ब घ || ज्ञा ८ ल्याइ ० ८ ८ गा यी ॥
 ध ० नि ध ० प म ग मग || रे सा रेंरेस ० रे ० ० ग
 घ ८ ८ ८ ९ रा ८ प ८ || र ८ त८ ८८ ० ल्या ८ ८ धुं ॥
 ग ० ० सा ० रे ग रेग मग || रे ० सा ० ० सा ० ध. सा
 डो ८ ८ नि ० न ज रा८८८ ० शि ८ ण ८ ० ल्या ८ ब धू ॥
 रे ग म पम ० ग मग रे गेरे || सा नि. सा ० ० ०
 को ८ ठे८८ ० ८८८ ता८८८ न्हा ८ ८ ८ ० ० ०

दुसरे कडवे सदरहूप्रमाणे

रागिणी—पहाड़ी ताल—केरवा. [चाल — आधीं बीज एकलें०]

माता जर्गी देवता । वत्सलता ममता न ये वानितां । जर्गी
 मनुजाचा सुख-निधि साचा । प्रेममूर्ति दिसे सर्वथा ॥धु०॥
 प्रतिगृहि रमला । प्रेमल गमला जननी-रूपे विलसे भासे
 प्रकटत हा प्रभू तत्त्वतां ॥ १ ॥

× १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८ || × १ २ ३ ४ ० ० ५ ६ ७ ८
 ० . . ग मग || रे सरे ० ग ० ग रे ० नि.
 ० . . मा८८८ ता८८८ ८ ज ० गी दे ८ व
 सा ० ० ० ० ध. नि. सा रे ० ग ग म रे ० गग रे ० नि.
 ता ८ ८ ८ ९ व त्स ल ता ० म म ८ ता ० नय वा ८ नि.
 सा ० ० ० ० ० ० म म ० म म म म ० म म म म
 ता ० ० ० ० ० ० ज गी ० म नु जा चा ० सुख नि धि
 ग मग सरे ० ० प म गम रे ० गम रे ० ग ० ग रे ० नि.
 सा८८८ चा ८ ० प्रे म म८८८ ति८८८ ती८८८ दि८८८ से स ८ व

॥ सा ० ० ० १ ० ० ० ० ० ० ॥ रे रे म म ० प प प ०
 था ८ ८ ८ ९ ९ ९ १ १ १ १ ॥ प्रति गृही ० र म ल ८
 ॥ रे म पध पध पध ० म ग सा ० म म म ० म म ग ०
 प्रे ८ ८ ८ ८ ८ ८ ८ ८ ८ ८ ॥ ग म ल ८ ज न नी ८ ८ वे वि ८
 ॥ रे ग सरे ० रे ग ० सरे ० प म ॥ रे ग रे ० ग ० ग रे ० नि.
 ल ८ से ८ ८ भा ८ ८ से ८ ८ प्र क ॥ टत हा ८ प्र ८ भू त ८ ल ८ ॥
 ॥ सा ० ० ० ० ० ० ० ० ० ० ॥
 ता ८ ८ ८ ९ ९ ९ १ १ १ १ ॥

रागिणी – तिलंग ताल – केरवा

आनंदे विश्व रंगले । नारदा ! आशा फुले जीव डोले ॥ धु० ॥
 शुभ बोल हा मला संजीवनीसा गमला मृत जीवनीं या ॥ १ ॥

—‘सत्याग्रही’

॥ अ १ २ ३ ४ ० ० ० ५ ६ ७ ८ ॥ अ १ २ ३ ४ ० ० ० ५ ६ ७ ८ ॥
 ० ग म प नी ॥ सारे निसी ० नि ० प म ० ग ॥
 ० आ ८ नं ८ ॥ दै ८ से ८ वि ० श रं ८ ग ॥
 म ० ० ग ० ० म पनि सारे ॥ नि सा ० नि ० प म ० ग ॥
 ले ८ ८ ना ८ ८ र दा ८ से ८ ॥ स ८ स ८ वि ० श रं ८ ग ॥
 म ० ० सा ० ० ग ० ० ॥ म ० ० नि ० ० नी पनि सारे ॥
 ले ८ ८ आ ८ ८ शा ८ फु ॥ ले ८ ८ जी ८ ८ व डो ८ से ८ ॥
 निसी ० ० नि ० ० प म ० ग ॥ म ० ० ० ० ० ॥
 ले ८ ८ स ८ वि ० ० श रं ८ ग ॥ ले ८ ८ स ८ ॥

० ० ० सारे ० सानि पनि सा नि || सा ० ० ० ० नि प ० निसा ||
 . . . शुड ० भड बोड स ल हा स स स ० स स स मड
 निसा ० ० ० निप ० प पनि सारे रे ० सा रे ० निसा ० सारे सानि
 लाड स स संड ० स जीड स्स व नी स सा स ० स्स स गड मड
 प ० ० ० ग ० म प नि सा गंग सा ० नि ० प म ० ग
 ला स ई सु ० त जी स व जीड या स वि ० श रं स ग
 म ० ० ० ० ग म प नी सारे निसा ० नि ० प म ० ग
 ले स स स ० आ स नं स देड स्स वि ० श रं स ग
 म ० ० ० ०
 ले स स स ०

राग – भीमपलास ताल – त्रिवट

धंदे मातरम् ! त्रिभुवन-पावन स्फुरत निरंतर शांत अंतरीं
 मंत्र हा ॥ धु० ॥ राष्ट्र-जीवनीं संजीवनी दे । दिगंति संतत
 नितांत कौंदे । गाइ भारता ! आनंदे । स्वातंत्र्याचा मंत्र हा ॥१॥

× + ० +
 १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ० ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६
 ० पनि सानि ध प ० ग० म
 ० बड स्स दे स सा स त
 प ० ० ० साँग भँग रे सा ० सा नि सा ग० रे ० सा सा
 रम् ० ० ० साड स्स त रम् ० त्रि भु व न पा स व न

म म गैं म गैं प प प ० गैं म प नि॑ सा॑ सा॑ सा॑ सा॑
 स्फु॒ र त नि॑ रंड॒ त र॒ ० शां॒ त अं॒ स॒ त री॒ त
 गैं पनि॑ सारे॑ सानि॑ धप॑ मगैं रेसा॑ नि॑ सा॑ ०
 मंड॒ ड्ड॒ ड्ड॒ त्र॒ हा॒ ड्ड॒ ड्ड॒ ड्ड॒ ०

. प॒ ० प॒ ० प॒ मप॑ ध॒ प॒ गैं म॑
 ० रा॒ ड॒ षू॒ जी॒ त॒ स॒ व नी॒ त॒

प॒ ० नि॑ नि॑ सा॑ सा॑ सा॑ ० ० प॒ नि॑ नि॑ नि॑ पनि॑ सा॑ सा॑ सा॑
 सं॒ त॒ जी॒ त॒ व॒ नो॒ दे॒ त॒ ० दि॒ ग॒ त॒ ति॒ सं॒ त॒ त॒ त॒

गैं॑ रे॑ ० सा॑ नि॑ नि॑ ध॒ प॒ ० नि॑ ० नि॑ नि॑ ० नि॑ नि॑ ०
 नि॑ ता॒ त॒ त॒ को॒ ड॒ दे॒ त॒ ० गा॒ ड॒ झ॒ भा॒ त॒ र॒ ता॒ त॒
 पनि॑ सारे॑ निसा॑ रे॑ सा॑ नि॑ पनि॑ सा॑ ० सा॒ ग॒ म॒ ग॒ ग॒ म॒ प॒ म॑
 आ॒ ड्ड॒ ड्ड॒ ड॒ न॒ न॒ द॒ ड॒ त॒ ० स्वा॒ ड्ड॒ तंड॒ ड्ड॒ च्या॒ ड्ड॒ चा॒ ड॒

पनि॑ मप॑ सा॑ पनि॑ मप॑ सा॑ निंध॑ पम॑ ०
 मंड॒ ड्ड॒ त्र॒ हा॒ ड्ड॒ त॒ ड्ड॒ ड्ड॒ ०



पदांच्या प्रथम चरणांची सूची

				पृष्ठ
* अवतार व्यावा देवा !	२३
अशि घाल गळा मिठी बाळा !	२५
आनंदे विश्व रंगले	६४
उदासवाणा सदा दिवाणा	३२
उधळी सुख-शांति-सुधेला	६०
अंकित करि ही जिंकी जगाला	२४
* ॐ नमो भगवते वासुदेवाय	१३
कन्हैया रे राखिका बावरे	३६
* कलहांकिता मति रंजिता	४८
कलिके ! उमलून को गे !	५८
काळ खरा कलिकाला क्षाला	१९
कुठे गुंतला देवा ?	४६
* खल-मकर भयद करि भवार्णवा	२२
गोड गोड मुरली सखे ग !	३१
* गोजिन्या कल्याफुलांनों !	३५
चल लगबग ये झणिं साजणि बाईं !	५९
* चंद्रमा संतीचा हा प्रेमा	५२
जगिं आसरा प्रभूचा खरा	५७
* जागुनीया श्रीदभावा संकटिं धांवा देवा !	३४
जादुगिरी नयनि थोर	४८
* छुले खुले वसुधा राणी	१६
तोषवि भूषवि भुवनाला	२६

त्राता प्रभु सकलांचा	२१
* देव माझा कुं कन्हैया !	१५
* देशाच माझा देवधर्म राजा	५३
नाजूक ही फुलवेल	४२
* नाजूक राणी गडे ! गोजिरवाणी	३३
नावरी संश्रमा प्रेमा	४७
नुरत लव थारा शांतिसुखाला	२९
* पाही हा प्रभु हांसे	४९
प्रभु देई शांतिसुखा	१७
ब्रिजलाला गडे ! पुरवी हृदयिंची आस	४३
बोल हंसरे बोल प्यारे बुलबुला ! विपाद कां रे	४५
* मनसुमना सदा वाहि	५४
* माता जर्गीं देवता	६३
मुशाफरीचा ये देवा ! पुरा पुरा वीट	४०
यदुराया ! तव छाया मी राधिका	३७
यदुराया ! हा हार गुंफिला	६१
* या काला भाग्यदिन आला	३९
या तारका सुरबालिका	४१
* रमला कुठे ग कान्हा ?	६२
रुचिरचि हा ल्याले	१८
* लागला गलां हा पाश पहा घननीला !	२८
लोटु नको मज दूर कन्हैया !	२७
* वरि देवा ! करुणभाव	५१
* वंदुनियां शिवपदां शिवपदां स्मरुंया	१४
* वंदे मातरम् !	६६
* शरण आलों नारायणा !	३८
सखे ग वृंदावनीं जाऊं या	४४
* साहस-चपला-माया विलोला	५९

साहुं कशी विरहा सखे ! या	३०
* सुखद वर धावा माधवा !	५०
* सुखमय हा संसार सदा	२०
* सुखसाधना भजनां गणा	५४
हरिचे गुण गारं या	५६

* ही खूण ज्या पद्यचरणांच्या मार्गे केली आहे, त्या पदांच्या ध्वनिमुद्रणाचे वैग्रेरे सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन आहेत. वाकीची पदे ध्वनिमुद्रित झालीं असून त्यांचे त्यासंबंधीचे हक्क प्रामोफोन कंपन्यांकडे आहेत. अनुमतीवांचून कोणी एखादे पद ध्वनिमुद्रित अथवा अन्य रीतीने प्रसिद्ध केल्यास कायदेशीर इलाज करण्यांत येईल.

श्री. कृ. ग. मुळे, संगीत प्रोफेसर व बीनवादनकार कृत,
शास्त्र-सहित

—हार्मोनियम वादन पद्धति—

भाग १ ला व २ रा

या पुस्तकात संगीतकलेंतील स्वर, राग, गीत, ताल इत्यादि शास्त्रीय विषय तत्त्वशुद्ध, तर्कशुद्ध व स्वतंत्र विचारसरणीने—प्राचीन ग्रंथाधारे—कमवार सुबोध दिले आहेत. हार्मोनियम वादनकला सशास्त्र रीतीने व सुलभतेने शिकण्याची इच्छा असणारांनी याच पुस्तकाचा उपयोग करावा.

यांत जुनी लोकप्रिय, सुंदर चालीची स्त्रीगीते, कै. गडकरी यांची काव्यप्रचुर लावणी—गजल, रा. आनंदराव टेकाडे यांचे चटकदार पोचाडे, व नाव्यगीते वैग्रेरे प्रकार दिले असून गीतभावसूचक वित्रे यांत मुद्दास घातलीं आहेत; हा श्या पुस्तकांचा आणखी एक विशेष आहे. किं. प्रत्येकी १ रु. टपाल खर्च निराळा.

परचुरे, पुराणिक आणि मण्डळी, माधवबाग, मुंबई नं. ४.

परीक्षकांनी प्रशंसिलेला, चुत्पत्रांनी वाखाणलेला, अत्यंत
लोकप्रिय झालेला, वैदिष्ठ्यपूर्ण लिलितलेखसंग्रह

भरारी

किंमत सव्वा रुपया

लेखक—श्री. सदाशिव अनन्त शुक्ल

ज्ञानप्रकाश—‘रावबहादुरांची छवी’ ही गोष्ट सर्व कथांत सर्वांगपूर्ण आणि विशेष उल्लेखनीय वाटल्यावाचून राहात नाहीं. ‘कुलांगार’ आणि ‘बळी’ या कथांतील सूत्रे जवळ जवळ करून विचार करणाऱ्या वाचकांला श्री. शुक्ल यांची मनोवृत्ति कार्यकारण भावांचे विशेषण करण्यात कशी दुश्शाल आहे, हे सद्भज समजून येईल. ‘पुरुष-हृदय’ ही कथाहि परिणामकारक आहे. एकाच विवाहाच्या अनेक बाजू निरनिराळ्या पद्धतींनी वरील कथांत श्री. शुक्ल यांनी मोळ्या चारुर्याने सजवून मांडल्या आहेत.... श्री. शुक्ल यांनी आपली लेखणी लिलित वाढ्यांतील अनेक शाखांवर चालवून पाहिली आहे आणि ती आज अनेक वर्षे चालवूनहि त्यांच्या कार्यात खंड न पडतां ते अधिकाधिक उजउवल स्वरूपांत ब्रूळिंगत होत आहे.... वर्षे विषय समर्पक भाषाशैलीच्या सहाय्याने यथार्थ असा उभा करण्याचे कसब त्यांना साधलेले असल्याने लिलितवाढ्यांतील प्रायः सर्वच प्रांत त्यांच्या संचाराला सुलभ झाले आहेत.”

केसरी—“श्री. शुक्ल यांच्या या संग्रहांतील दरएक लेख हेतुपूर्ण लिहिलेला आहे व तो मनोरंजक, रसमयी भाषेत लिहिला असल्याने मनोरंजनाबरोबरच विचारांनाहि सद्भजच धक्के बसतात.”

यशवन्त-मुंबई—“श्री. शुक्ल यांची लेखनप्राङ्गणांतील प्रतिभेदी भरारी कशी सर्वव्यापी व सर्वगामी आहे, हे त्यांच्या ‘भरारी’वरून उत्कृष्टपणे प्रत्यास येते. नाटक, काव्याप्रमाणे लिलितलेखनाच्या इतर प्रांतांत सुद्धा शुक्लांची लेखणी अनिसुद्ध संचार लीलेने करू शकते.

रामकृष्ण प्रकाशन मंडळ, मुंबई नं. ४

